

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office :A-2, Madhu Estate, 2nd Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. **Tel:** 91-22-6291 8111 **email :** <u>infoengg@lloyds.in</u>, website: www.lloydsengg.in **CIN** : L28900MH1994PLC081235

MP/LSIL/ BSEL-NSEL/2022/29

03.02.2022

27th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Scrip Code : 539992	Symbol: LSIL
BSE Limited	The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Dear Sirs/Madam,

Sub: <u>Publication of Standalone Unaudited Financial Results and Statement of</u> <u>Deviation or variation for the Quarter Ended 31st December, 2021 of our</u> <u>Company.</u>

Pursuant to 47 of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are pleased to submit herewith the scanned copies of the Newspaper Advertisement of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December ,2021 and Statement of Deviation or variation for Quarter ended on 31st December,2021 of our Company published in the Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 03.02.2022.


The said advertisements have also been uploaded on the website of the company <u>www.lloydsengg.in</u>.

We request you to kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking You,

Yours faithfully, For Lloyds Steels Industries Limited

Meenakshi A. Pansari Company Secretary



E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in CIN: L19101MH1991PLC063245

NOTICE

financial results.

Place : Navi Mumba Date : 02.02.2022

at www.bseindia.com.

Notice

Through this media we would

like to intimate that Mr. Yogesh

Chatrabhuj Majithia having his godown at Godown No. 3. Bit

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, Mrs. Saviti Madhav Hatangadi the joint owner along with Mr. Krishna, Madhav Hatangadi, of Flat No.D/504, Riviera CHS Ltd, Lokhandwala Township, Akuril Road, Kandivali(E), Mumbai 400 101, expired on 29/07/ 2005 and her son & joint holder Mr. Krishna Madhav Hatangadi is claiming the share of the deceased.

We hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in suppor of his/her/their claims/objections for transfer of snares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. shares and interest of the deceased member Dated on this 3rd day of February 2022 at Mumba

LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR, SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1 PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E), MUMBAI 400 10 Cell: 9892276126/9619115212/9819502415

INLAND PRINTERS LIMITED CIN: L999999MH1978PLC020739 Reg. Off.: 800, Sangita Ellipse, Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai-400057 Tel.: (022)-40482500; Email: inlandprintersltd@gmail.com Website: www.inlandprinters.in NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations SUDITI INDUSTRIES LIMITED and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the egd.Off: C-253/254, MIDC, TTC INDL.AREA, PAWN VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI - 400 705. Tel: 67369800/10 Board of Directors of the Company will be held on Friday, February 11, 2022 inter-alia to consider and approve Un audited Financial Results for the Pursuant to Regulation 29 read with Regulation Quarter and nine months ender Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEB (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015, we hereby inform you that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 14th February, 2022 through VC/ OAVM to December 31, 2021. The information contained in this notice is also available on the company's website www.inlandprinters.in as also on the website of BSE Ltd consider and approve The Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the company for the 3rd quarter/ 9 months period ended 31st December, 2021. www.bseindia.com For Inland Printers Limited Date: 02.02.2022 Meghana Kashte Further, pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations 2018, the trading window for dealing in shares of the Place: Mumbai Company Secretary company which was closed for all the designated employees/Departmental heads/Directors of the company and their immediate relatives from Alibag. January 01, 2022, will be open for them after the expiry of 48 (forty eight) hours from the declaration of the results for the 3rd quarter/ 9 EAST COAST RAILWAY months period ended 31st December, 2021 (1) e-Tender Notice No. ETCPM Dtd.: 25.01.2022 The said notice can be accessed on the Name of work : EXECUTION OF EARTHWORK IN FORMATION, CONSTRUCTION OF MINOR BRIDGES, Company's website at www.suditi.in and may also be accessed on the Stock Exchange website DRAIN AND OTHER ALLIED WORKS BETWEEN JORANDA ROAD AND For SUDITI INDUSTRIES LTD. DHENKANAL IN CONNECTION WITH SALEGAON-BUDHAPANK 3RD & 4TH LINE PROJECT IN KHURDA ROAD DIVISION OF H.Gopalkrishna Company Secretary EAST COAST RAILWAY. Approx cost of the work : ₹ 4981.63 Lakhs EMD: ₹ 26,40,800/-.

(2) e-Tender Notice No. ETCPMIIIBBS202200 Dtd.: 25.01.2022 Name of work : EXECUTION OF EARTHWORK IN FORMATION, CONSTRUCTION OF MINOR BRIDGES, DRAIN AND OTHER ALLIED WORKS BETWEEN RAJATHGARH AND JORANDA ROAD IN CONNECTION WITH SALEGAON BUDHAPANK 3RD & 4TH LINE PROJECT II

KHURDA ROAD DIVISION OF EAST COAS RAILWAY. Approx cost of the work: ₹ 9873.19 Lakhs <u>EMD</u>: ₹ 50,86,600/-. (3) a Tandar Nation No. ETCRN

PUBLIC NOTICE Doctor Yusuf Alibhai Chandabhai a member of the 'AL SA'ADAH SHOPPING ARCADE COMMERCIAL PREMISES CO-OP. SOCIET LTD., having its address at C.S.No.3627 1 3637 and 1/3626, Ibrahim Rahimtullah Road Bhendi Bazar, Mumbai-400 003 and holdin Unit No. S-39, on the second floor in the building of the Society, died on 26th July 2017, without making any nomination. The Society hereby invites claims or fron the heir/s or other claimants/objector/s t the transfer of the said shares and interest

of the deceased Member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ob for the transfer of shares and interest of the leceased Member in the capital/property of the Society. If no claims/objection are received within the period prescribed above the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bve-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society for transfer o shares and interest of the deceased Membe in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimar objectors, in the office of the Society or wi the Secretary of the Society between n 11.00 am. To 6.00 pm from the date of publication of the notice till the date of expiry of it period For AL Sa'adah Shopping Arcade CPCSL Sd/ Place: Mumbai

बैंक ऑफ़ इंडिया Bank of India BOI RAIGAD ZONE

Date: 03.02.2022

Hon. Secretary

A & S Department 2nd Floor, Hotel Meera Madhav, Opp S.T Stand, Allbag – 402201 Raigad.AandS@bankofindia.co.in, Phone: 02141-222269 / 228895 Email: Raigad, Aa

Requirement of Premises

Detailed notification inviting offers for acquiring premises on lease basis for shifting of our Mahad Branch Dist. Raigad, is available on our web site www.bankofindia.co.in. Prescribed format for submission of offer may be obtained till 16.02.2022 up to 2.00 p.m. from our A&S Dept. Raigad Zonal Office. 2nd Floor, Hotel Meera Madhav, Opp S.T Stand, Alibag – 402201 Last date for submission of offer is till 16.02.2022 up to 5.00 p.m. at Zonal Offic

> ZONAL MANAGER **RAIGAD ZONE**

BAJAJ ELECTRICALS LIMITED Registered Office : Fort, 45 47, Veer Nariman Road, Mumbai-400 00 NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE(S) NOTICE is hereby given that the Certificate(s) of Bajaj Electrica imited for the under mentioned securities are stated to have been lo or misplaced and the registered holders have applied to the compa for issue of Duplicate Share certificate(s). Any person who has / have claim(s) in respect of the said security(ies) should lodge such claim(s in writing with R & T Agents of the company viz. Link Intime India Pv Ltd. C-101, 247 Park, LBS marg, Vikhroli (West) Mumbai-400 083 with 7 (Seven) days from this date else the company will proceed to iss plicate certificate without further intimation

Name of the Shareholder	Registered	Certificate	Distinctive No(s).		No of
Name of the Sharehouter	Folio. No	No.	From	То	Shares
Rajendra Kumar Agrawal	A00567	42	35821	36320	500
	Name of the Shareholder	Name of the Shareholder Folio. No	Name of the Shareholder Folio. No No.	Name or the Snarenower Folio. No No. From	Name of the Shareholder Folio. No No. From To

Chawl No. 4, Ground Floor,	(3) e-Tender Notice No. ETCPMIIIBBS2022010 Dtd.: 25.01.2022								
Chinchbunder, Dr. Maheshwari Road, Mumbai - 400009. Since	Name of work - EXECUTION OF BALANCE	Г	Ľ	< <u>}</u> ∎	oydste	al			
M/s Mansukhlal and Bros	CONSTRUCTION OF LEFT OVER MINOR				oyaste	er			
(Prop. Jayakunvar Ratilal	BRIDGES, DRAIN AND OTHER ALLIED						Ð		
Vaghani) has transfereed the	WORKS BETWEEN DHENKANAL AND		Regd Off. : PLOT NO. A 5/5, MID						
godown in Mr. Yogesh	HINDOL ROAD IN CONNECTION WITH		Phone no : +91-25					UNC: 42140	
Chatrabhuj Majithia name	SALEGAON-BUDHAPANK 3RD & 4TH LINE PROJECT IN KHURDA ROAD DIVISION OF		CIN : L28900MH199						
through Estate Department	EAST COAST RAILWAY.	⊢	EXTRACT OF STATEMENT OF ST					I TE EOD 1	ue .
The Administrative Office	Approx cost of the work :₹4789.08 Lakhs,		QUARTER/NINE					LIGFOR	nc -
(Estates) Department, "B"	EMD:₹25,44,600/							dhs except S	Share Data)
Ward MCGM R. No. 11, 1st Flr.,	Completion period of the work : 24 Months (for	Г		For th	e Quarter	Ended	For	the ths Ended	Year
Ramchandra Bhat Marg, 121,	SI. No. 1 & 2), 15 Months (for SI. No. 3).	Sr		December	Sentember		December		Ended March 31.
Babula Tank "X" Lane, Mumbai	Tender closing date & time : at 1200 hrs. of	No	2	31, 2021	30, 2021	31, 2020	31, 2021	31, 2020	2021
-400009 and the same in	25.02.2022 (for all tenders).			Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
process. If anybody having any	No manual offers sent by Post/Courier/Fax or in person shall be accepted against such	1	Total Income from Operations (Net) for the period	2,079.23	911.48	4,112.49	3,748.08	7,111.87	8,314.46
objection, contact the The	e-tenders.	2	Net Profit/Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	375.10	195.22	87.34	469.51	174.01	69.56
Administrative Office (Estates)	Complete information including e-tender	3	Net Profit/(Loss) for the period Before Tax						
Department, "B" Ward MCGM	documents of the above e-tender is available	4	(After Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the period After Tax	375.10	195.22	87.34	469.51	174.01	69.56
R. No. 11, 1st Flr., Ramchandra	in website http://www.ireps.gov.in. The	Ľ	(after Exceptional and/or Extraordinary Items)	375.10	195.22	87.34	469.51	174.01	50.37
Bhat Marg, 121, Babula Tank	prospective tenderers are advised to revisit the	5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period						
"X" Lane, Mumbai -400009 or	website 15 (Fifteen) days before the date of closing of tender to note any changes/		(After Tax) and other Comprehensive Incoem (After Tax)	388.79	208.92	96.43	510.60	201,26	105.16
Mr. Yogesh Chatrabhuj Majithia	corrigenda issued for this tender. The	6	Paid up Equity Share Capital						
at Godown No. 3, BIT Chawl	tenderers/bidders must have Class-III Digital	-	(Face Value Re 1/- per share) Other Equity excluding Revaluation Reserve	898698382	898696382	898696382	898698382	898698382	898698382 2,357.53
No. 4, Ground Flr., Chinchbunder, Dr. Maheshwari	Signature Certificate and must be registered	8	Basic & Diluted Earnings per Share						
Road, Mumbai - 400009, within	on IREPS portal. Only registered tenderer/		(Not Annualized) (in Rš.)	0.04	0.02	0.01	0.05	0.02	0.01
15 days or call at 9819243679	bidder can participate on e-tendering. The tenderers should read all instructions to	1	The above is an extract of the detailed for	mat of Quar	terly Financi	al Results fi	led with the !	Stock Excha	nges under
after 15 days no objection will	the tenderers carefully and ensure compliance		Regulation 33 of the SEBI (Listing and O Quarter Financial Results are availab	le on the	Website of	the BSEL	(www.bsei	ndia.com)	and NSEL
be considered and we would	of all instructions including check lists, para 3.1		(www.connect2nse.com) and also on the The above results were reviewed by the	Companie	s Website a	t www.lloyd	sènga.in		
further process the transfer	(additional check-list) of tender form (Second	Ĺ	Board of Directors of the Company at th	eir meeting	held on 2n	d February.	2022.	laken on rec	cord by the
procedure.	sheet) Annexure-I of chapter 2 of Tender	3	Previous period figures have been regro The results for the quarter and Nine Mor	uped/reclas	sified, where 31st Decemi	ever necess ber 2021 a	ary. re available	on the webs	site of BSE
	documents, submission of Annexure-C/G &		at www.bseindia.com, NSE at www.com	nect2nse.co	m and on c	ompany's w	ebsite at w	ww.lloydsen	igg.in.
Place : Mumbai	G1 duly verified and signed by Chartered Accountant.					For Lic	yds Steels	Industrie	s Limited Sd/-
Mr. Yogesh	Chief Administrative Officer (Con)/								sh Gupta
Chatrabhuj Majithia	PR-117/CE/21-22 Bhubaneswar		lace: Mumbal ate : 02.02.2022						Chairman 00028347

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of M/S Goa Carbon Limited having its Registered Office at Dempo House, Campal, Panjim, GOA -403 001 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them. Name of shareholder: Jinny Framji Wadi Folio No: J02349 Certificate No: 6754, 8003651,9005318 Distinctive Nos: 401536-401545, 1386859-136868, 2803942-2803961 No of shares: 10,10,20, (40) Name of shareholder: Jinny Framji Wadia olio No: J02350 Certificate No: 10749, 8005708, 9007582 Distinctive Nos: 464301-464310, 1433075-1433084, 2885673-2885692 No of shares: 10,10,20, (40) The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 11st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai – 400 083. TEL. 022 – 49186270 within 15 days o publication of this notice after which no clain will be entertained and the Company sha ANNEXURE - I proceed to issue Duplicate Share Certificate/s. SL Banoo Adi Gandhi (Legal Claimant) Place: MUMBAI. No Date: 31 January 2022 1. 2. 3. PUBLIC NOTICE Mrs. Bijal Rajendra Jogi jointly with Mr. Ketan Rajendra Jogi (since deceased, now 5 represented by his widow Mrs. Khushi Ketan Jogi) are the owners of Unit No. 917, IJMIMA Imitation Jewellery Market Co-operative Society Limited, along with Share Certificate No. 0366 consisting of five shares of Rs.50/ each, bearing distinctive Nos. from 1826 to 1830, having address at Off Link Road, Behind Infiniti Mall, Malad (West), Mumbai -7. 400 064. It is informed by them that original Share Certificate has been mislaid, misplaced or lost and the same is not traceable with persist to all the efforts. Any person/s having and claim, deman share, right, title and/or interest of any nature Note 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock whatsoever in the said Share Certificate/Uni Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations or any part thereof by way of sale, exchange mortgage, charge, lease, Leave and License 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and Company at https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/f3735e32-ae96-410b-83f3 lien, gift, trust, maintenance, possessio 9933e7a17407.pdf and http://www.korefoods.in/sites/default/files/docs/Fin ResultsDec2021.pdf tenancy, inheritance, bequest, court order Note 2 The Company adopted Indian Accounting Standard ('Ind AS') from April 1, 2017 and accordingly these lis pendence, or in other manner whatsoev are hereby required to make the same know in writing along with copy of documentar relevant rules issu evidence of such claim opposing to enter into under section 133 such deal to the undersigned at Off Link Road GAAP. The date of Behind Infiniti Mall, Malad (West), Mumbai 400 064, within (14) fourteen days from Note 3 The above r publication of notice hereof. If no claims of objections are received within the stipulated Company at its me period, the society may be free and at liberty to issue duplicate Share Certificate to the

PUBLIC NOTICE

Member. The claims/objections, if any received after expiry of notice period will no be entertained and shall be considered as waived as not interested For and on behalf of IJMIMA Imitation Jewellery Market Co-op Soc Ltd Sd/ Place:-Mumba Hon. Secretary Date:- 03/02/2022

financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in IndAS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder. The transition was carried out from Accounting standards as prescribed under section 133 of the Act read with rule 7 of the Companies (Accounts) Rules 2014, which was the previous GAAP. The date of transition to Ind AS is April 1, 2016. Financial results for all the period presented have beer prepared in accordance with IndAS. Note 3 The above results were reviewed by the audit committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 2, 2022 (per the table)								
Company at its meeting held on February 2, 202	2 (Rs. In Lakhs)							
Particulars	Quarter Ended December 31, 2020							
Net profit for the period (as per Indian GAAP)	(8.43)							
Adjustment for Ind AS	0.00							
Net profit for the period (as per Ind AS)	(8.43)	For Kore Foods Limited						
Other Comprehensive Income	0.00	Sd/-						

NOTICE OF LOSS OF SHARES OF

HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited)

Regd. Off. Hindustan Unilever Limited,

Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099

Notice is hereby given that the following share certificates have beer reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate

Any person who has a valid claim on the said shares should lodge such

(Rs. 1/- f.v.)

860

460

KORE FOODS LIMITED

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31" DECEMBER 2021

Registered Office : Vision House, Tivim Industrial Estate, Mapusa-Goa 403 526

No. of Shares Certificate

No. (s)

5024796

5024799

Quarter ended

31st December 2021

UnAudited

8.25

(3.61)

(3.61)

(3.61)

(3.61)

1165.00

Rs.10/-each

-

(0.03)

(0.03)

Date: 03.02.2022

Distinctive

No. (s)

22644161 To

22645020

22646331 To

22646790

Year to date figures

for period ended

31st December 202

UnAudited

23.32

(14.70)

(14.70)

(14.70)

(14.70)

1165.00

Rs.10/-each

 \rightarrow

(0.13)

(0.13)

claim with the Company at its Registered Office within 15 days thereof.

certificates in lieu thereof, in due course.

Folio No.

HLL0443366

HLL0443369

Name and

Holders

1] Dady Bapuji Lam

2] Farzan Dady Lam

3] Freny Dady Lam

1] Dady Bapuji Lam

2] Freny Dady Lam

3] Farzan Dady Lam

Place: Mumba

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional

Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional

Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit

/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensi

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the

Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and

Audited Balance Sheet of the previous year

Total Income from Operations

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

ncome (after tax)]

Equity Share Capital

discontinued operations)

a) Basic

b) Diluted

Total Comprehensive

Dated: 02.02.2022

- (11	
Income	0.00	Sd/- John Silveira
Income for the period	(8.43)	Managing Director
Place: Mapusa Goa		DIN: 06411293

LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED								
	CIN : L24	200MH1989PLC051736,						
	Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad		× +91-22-22853752					
		xmi.com, Website: www.laxmi.com						
	Email. Investors@ia	Amicom, website. www.iaAmicom						
EXTR	ACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR	<u>R THE QUARTER AND NINE MONT</u>	H ENDED DECEMBER	31, 2021				
All amounts in Indian Rupees millions								
		Consolidated						
Sr.	Particulars	Quarter ended	Nine Months ended	Year ended				
Ma	r ai liculai s							

(Rs. In Lakhs)

Corresponding 3 months

ended in the Previous rear 31st December 2020

UnAudited

6.50

(8.43)

(8.43)

(8.43)

(8.43)

1165.00

Rs.10/-each

-

(0.07)

(0.07)

	Regd.Office: 502A/501B, Fortune Terraces, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri(W), Mumbai-400053; Tel No: 022 67317500 Fax No: 2673 0227/2673 6953 Website: www.nrail.com; Email: admin@nrail.com										
-	UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS STANDALONE RESULTS: ENDED- 31.12.2021										
Sr. No.	Particulars		arter Ende		Nine M End	lonths	Year				
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021				
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)				
1 2	Total Income from Operations (Net) Net Profit(+)/(Loss)(-) from ordinary	39,777.60	38,566.07	33,002.52	117,937.95	80,755.90	115,399.64				
-	Activities after tax	954.50	645.47	1,551.16	4,197.53	4,778.37	5,722.9				
3 4	Total Comprehensive income/(loss)-Net Paid up equity share capital-	965.49	646.53	1,541.44	4,230.65	4,733.04	5,771.3				
5	(Face value of Rs. 10/-each) Reserves excluding Revaluation	1,701.91	1,701.91	1,701.91	1,701.91	1,701.91	1,701.9				
6	Reserves as per balance sheet of previous accounting year Earning Per Share (EPS)	-	-		-	-	45,947.5				
7	(before Extraordinary items) (of Rs.10/-each -not annualised): (a) Basic (b) Diluted Farning per share	5.61 5.61	3.79 3.79	9.11 9.11	24.66 24.66	28.08 28.08	33.6 33.6				
1	Earning per share (after extraordinary items) (of Rs.10/-each)-not annualised : (a) Basic	5.61	3.79	9.11	24.66	28.08	33.6				

he above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetin eld on 01.02.2022

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full forma of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) (www.nseindia.com) and on Company's website (www.nrail.com)

Place : Mumbai Date : 01.02.2022

By order of the Board For N R AGARWAL INDUSTRIES LIMITED **RNAGARWAL** Chairman & M anaging Director DIN-00176440

Particulars						
Total Income from Operations Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax (after exceptional items) Net Profit after Tax and exceptional items Total Comprehensive Income for the period Equity Share Capital Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity) Earnings per share (in Rupees) per Per 2/c share	1,004 1,004 821 816	252 252 146 147	535 535 452 452	2,614 2,614 1,990 1,976	1,097 1,097 907	17,731 1,584 1,584 1,271 1,267 527 9,819
Basic Diluted	3.11 3.07					5.59 5.58
	Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax (after exceptional items) Net Profit after Tax and exceptional items Total Comprehensive Income for the period Equity Share Capital Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity) Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share Basic	Item Content of the provided system(Unaudited)Total Income from Operations8,619Net Profit before tax and exceptional items1,004Net Profit before tax (after exceptional items)1,004Net Profit after Tax and exceptional items1,004Net Profit after Tax and exceptional items821Total Comprehensive Income for the period816Equity Share Capital527Reserves excluding Revaluation Reserve-(Other Equity)-Earnings per share (in Rupees)-per Rs. 2/- share3.11	Item (Unaudited)(Unaudited)Total Income from Operations8,619Net Profit before tax and exceptional items1,004Net Profit before tax (after exceptional items)1,004Net Profit after Tax and exceptional items1,004Total Comprehensive Income for the period816Total Comprehensive Income for the period816Equity Share Capital527Reserves excluding Revaluation Reserve-(Other Equity)-Earnings per share (in Rupees)-per Rs. 2/- share3.11Basic3.11	Interpretation(Unaudited)(Unaudited)(Unaudited)Total Income from Operations8,6196,1484,374Net Profit before tax and exceptional items1,004252535Net Profit before tax (after exceptional items)1,004252535Net Profit after Tax and exceptional items821146452Total Comprehensive Income for the period816147452Equity Share Capital527527450Reserves excluding Revaluation Reserve(Other Equity)Earnings per share (in Rupees)Basic3.110.552.01	Interpretation(Unaudited)(Unaudited)(Unaudited)(Unaudited)Total Income from Operations8,6196,1484,37422,173Net Profit before tax and exceptional items1,0042525352,614Net Profit before tax (after exceptional items)1,0042525352,614Net Profit after Tax and exceptional items8211464521,990Total Comprehensive Income for the period8161474521,976Equity Share Capital527527450527Reserves excluding Revaluation Reserve(Other Equity)Earnings per share (in Rupees)Basic3.110.552.017.55	Net Profit before tax and exceptional items 1,004 252 535 2,614 1,097 Net Profit before tax (after exceptional items) 1,004 252 535 2,614 1,097 Net Profit after Tax and exceptional items) 1,004 252 535 2,614 1,097 Net Profit after Tax and exceptional items 821 146 452 1,990 907 Total Comprehensive Income for the period 816 147 452 1,976 908 Equity Share Capital 527 527 450 527 450 Reserves excluding Revaluation Reserve - - - - - (Other Equity) Earnings per share (in Rupees) - - - - - per Rs. 2/- share 3.11 0.55 2.01 7.55 4.03

Sr.	Particulars	Particulars Quarter ended					Year ended
No.				31-Dec-20 (Unaudited)			
1	Total Income from Operations	8,761	5,353	3,963	21,065	11,447	16,156
2	Net Profit before tax and exceptional items	865	212	471	2,368	1,088	1,513
3	Net Profit before tax (after exceptional items)	865	212	471	2,368	1,088	1,513
4	Net Profit after Tax and exceptional items	811	103	406	1,901	913	1,226
5	Total Comprehensive Income for the period	811	102	406	1,891	914	1,225
6	Equity Share Capital	527	527	450	527	450	527
7	Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)	-	-	-	-	-	9,918
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share						
	Basic	3.08	0.39	1.80	7.21	4.06	5.40
	Diluted	3.03	0.35	1.80	7.10	4.06	5.38

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.laxmi.com
- 2. The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 1, 2022. They have been subjected to limited review by the statutory auditors.
- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('IndAS') prescribed under 3. section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder.
- 4. In accordance with the terms of the Share Purchase Agreement dated December 9, 2020 and Prospectus dated March 18, 2021 the Company acquired 100% equity share capital of "Acetyls Holding Private Limited" on October 1, 2021 thereby making both Acetyls Holding Private Limited ('AHPL') and its wholly owned subsidiary ('WOS') Yellowstone Chemicals Private Limited ('YCPL') its WOS w.e.f. October 1, 2021. The Company has also filed a scheme of merger before the National Company Law Tribunal (NCLT) on November 25, 2021 with the Appointed date for the merger being October 2, 2021. Pending completion of the merger, no impact is taken in these financials.
- The specialty intermediates unit at Mahad which suffered an unprecedented flooding in the previous quarter operated at its 5. optimum capacity during the quarter. However, the loss assessment and insurance survey are underway. Cost of Goods sold and loss restortion expenses incurred have been adjusted based on management best estimate of insurance recovery.

Place : Mumbai Date : February 1, 2022

Date/ Time of Auction 24-Feb-2022

Form No. INC-26	PUBI		HAZOOR MULTI PROJECTS LIMITED	प्रा एम एम आरडी ए MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORIT श्र
{Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014}		pever it may Concern		
Before the Central Government		at following Share Certificate(s) of Fizer Limited,	Regd. Office: 601-A, Ramji House Premises CSL., 30, Jambulwadi, J.S.S. Road, Mumbai-400002.	(A contained of Manarability of Manarability)
Regional Director, Western Region, MUMBAI In the matter of sub-section (4) of Section 13 of		Road, Off S. V. Road, Jogeshwari West, Mumbai -	TEL: 022 22000525, E-Mail Id: hmpl.india@gmail.com Website: www.hazoormultiproject.com CORRIGENDUM TO NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR EXTRA ORDINARY	5" liou, Engineering Division, Flot Nos. K-5, K-6 & K-12, Bandra-Kuna Complex, Bandra (E),
Companies Act, 2013 and clause (a) of Sub-	the registered holder(s).	he following shareholder(s) has/have been lost by	care of the second s	Mumbai – 400 051. Tel. 26594104/5995, Fax: 26594179. Website: https://mmrda.maharashtra.gov.in
rule (5) of Rule 30 of the Companies	Folio No. Name of the Holder(s)	tificate No. Distinctive Nos No of Shares	GENERAL MEETING DATED 10/02/2022 Dear Members.	Email : ansari.ahmed@mailmmrda.maharashtra.gov.in
(Incorporation) Rules, 2014	P0143652 Mr. Ramesh L. Chheda		This is with reference to the notice dated 12 th January, 2022 convening the Extra Ordinar	
In the matter of	The public are hereby cautioned agains	st purchasing or dealing in any way with the above	General Meeting (EGM) of the members of the Hazoor Multi Projects Limited to be held of	y la
GKK REALITY PRIVATE LIMITED (CIN:U45309MH2021PTC371446)	referred share certificate(s).		Thursday, 10th February, 2022 for seeking your approval for matters contained in the said	
having its Registered Office at		spect of the said share certificate(s) should lodge	notice and in furtherance to the corrigendum dated 02 nd February, 2022. The members of	
A/201 Golden Eagle Com New Golden Nest Road, Near Canara Bank Bhayander East,		trar and transfer agents Kfin Technologies Pvt. Ltd.	the Company should take note of this corrections in the notice calling EGM. 1. The face value of 2% Non-Cumulative. Non-Convertible. Redeemable Preference	Estimated Cost of Blank Tender Earnest Money Contract Period
Thane - 401105, MAHARÁSHTRA		wli, Financial District, Nanakramguda, Hyderabad	(NCRPS) Shares shall be Rs. 10, 00,000/- per share in place of Rs. 100/- per share.	Form (Per Each) Deposit
Applicant Company / Petitioner NOTICE is hereby given to the General Public		ion of this notice. After which no claim will be ceed to issue duplicate share certificate(s) to the	2. The Total number of NCRPS to be issued shall be 500 shares in place of 50, 00,000 shares	Rs.78,85,477/- Rs. 1000/- Plus Review 24 Months
that the company proposes to make	registered holder(s).		Accordingly, the Post Issue Shareholding Pattern of the Company shall stand revised.	(Excluding GST) 12% GST Rs. 78,860/- (Including Monsoon)
application to the Central Government under	Place : Mumbai, Date: 03/02/2022	-/Sd Mr. Ramesh L. Chheda	3. In line, with the change in the face value per share, the payment terms are proposed to	• Bid documents download : 03/02/2022 (10.00 hrs.) to 18/02/2022 (18.00 hrs.)
section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the	Flace - Mullival, Date. 03/02/2022	mi. Ramesn L. Chneua	be revised as follows	 Last date of online submission : 21/02/2022 (15.00 hrs.)
Memorandum of Association of the Company			a) Application money - Rs. 2, 50,000/- in place of Rs. 25/- per share	Note :- The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal : <u>https://etendermmrda.</u>
in terms of the special resolution passed at the			 b) Balance Call Money -Rs. 7, 50,000/- in place of Rs. 75/- per share All other information as stated in the above referred notice dated 12th January, 2022 will 	
Extra Ordinary General Meeting held on 24 th January, 2022 to enable the company to			remain unchanged. This corrigendum to the above notice is also being placed or	
change its Registered office from "State of			Company's Website www.hazoormultiproject.com and also on the website of the Stock	k the e-tender, may be availed by contacting MINRDA's e-tendering service desk at the following
Maharashtra" to the "National Capital	$\mathbf{\Theta}$	Lloydsteel	Exchange, where the shares of the Company are listed www.bseindia.com and or	
Territory of Delhi". Any person whose interest is likely to be	LI OVDS STEELS	NDUSTRIES LIMITED	www.evotingindia.com. For Hazoor Multi projects Limite	d Date : 03/02/2022 Sd/-
affected by the proposed change of the	الأعداد ويستعد المتنب التنبية التعدالي المتلاف المتناهد والمتح	Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W).	Sd	Place : Bandra (E), Mumbai Executive Engineer,
registered office of the company may deliver		all : infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in	Date: 02.02.2022 Bhavesh Ramesh Pandy	
either on the MCA-21 portal	CIN : L2890	0MH1994PLC081235	Place : Mumbai Company Secretary & Compliance Office	Pr 2 nd Call/2022 Engineering Division 불
(www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or	STATEMENT OF DEVIATION/ VAR	IATION IN UTILIZATION OF FUNDS RAISED		
send by registered post of his / her objections	Name of listed entity	Lloyds Steels Industries Limited		
supported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of opposition to	Mode of Fund Raising	Preferential Issue of Convertible Warrants		
the Regional Director, Western Region,	Date of Raising Funds of 16,50,00,000 Convertible Warrants	22 nd November, 2021	ASIAN FOOD PRODUCTS LIMITED	
Ministry of Corporate Affairs, Everest, 5th		H D= 15 00 05 000/	Regd. Office: 7 Thakkers, Near Nehru Garden, Nashik-422001	
Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen (14) days from the date of	Amount Raised (25% of the value of warran was received for 16,50,00,000 Convertible	nt Rs. 15,92,25,000/-	CIN:L99999MH1968PLC013919 Contact No. 022 32450425 E mail - info@asianfoodproduct.in	
publication of this notice with a copy to the	warrants)		NOTICE	
applicant company at its Registered Office at	Report filed for Quarter ended	31* December, 2021	NOTICE is hereby given pursuant to Regulation 47	
the address mentioned below:- A/201 Golden Eagle Com New Golden Nest	Monitoring Agency	Not Applicable	read with Regulation 29 (1) (a) of the Securities And	
Road, Near Canara Bank Bhayander East,	Monitoring Agency Name, if applicable	Not Applicable	Exchange Board of India (Listing Obligations And	
Thane - 401105, MAHARASHTRA for & on behalf GKK REALITY PRIVATE LIMITED	Is there a Deviation / Variation in use of fund	IS NO	Disclosure Requirement) Regulations 2015, that	Public Notice For E-Auction Cum Sale (Appendix – IV A) (Rule 8(6)) Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office
Sd/-	raised		the meeting of Board of Directors of the company	No.98,Udyog Vihar, Phase-IV,Gurgaon-122015.(Haryana) and Branch Office at:- IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23,
ANKIT JAIN (DIRECTOR)	If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects,	Not Applicable	will be held on 10th of February, 2022	Industrial Area, Wagle Estate, Thane – 400604. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of S
Date : 03.03.2022 DIN: 09440637	which was approved by the shareholders		at registered office to inter alia consider and	Interest Act, 2002(hereinafter "Act"). Whereas the Auhorized Officer ("AO") of IIFL-HFL had taken the possession of the following property/ies pursuant notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WI
Place : Thane	If Yes, Date of shareholder Approval	Not Applicable	take on record Unaudited Financial Results for the	BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeauction
	Explanation for Deviation / Variation	Not Applicable	Quarter Ended 31st December, 2021.	Borrower(s)/Co-Borrower(s) Demand Notice Date of Symbolic Description of the Immovable property / Secured /
	Comments of the Audit Committee after review	w Ni	The trading window will remain close for all	/Guarantor(s) Date and Amount Possession All that part and parcel of the property bearing Flat No.201,
	Comments of the auditors, if any	Ni	9	1.Mr. Paresh Prakash Pet 487 3711/(Purese Trated on the target and target a
	Objects for which funds have been raised a	nd where there has been a deviation- Not Applicable	insiders of the company from 09.02.2022 to	Bandkar Fourteen Lakh Eighty Bond 1 - Feb - 2022 No 17 (F. Margoria) (W) Shappir, North Carbon Ray Bead The State
		For Lloyds Steels Industries Limited	11.02.2022 and would re-open on 12.02.2022.	2.Mrs.Sakshi Paresh Seven Thousand Three Rs.14,56,038/- (Rupees Maharashtra, 421301 Maharashtra, 421301
	Date: 02 nd February 2022	Sd/-	The information is also available on the website of	Bandkar Hundred Twenty One Only) Fourteen Lakh Fifty Sx Providence State Earnest Money Deposit (EMD) (Prospect No. 921861 & Bid Increase Amount Thousand Thirty Eight Only) Reserve Price(Rs.) Earnest Money Deposit (EMD)
	Date: 02 ^{no} February 2022 Place: Mumbai	Meenakshi A. Pansari Company Secretary	the company at www.asianfoodproduct.in	730195) Rs.20,000/- (Rupees Ninety Thouse Rs.90,3700/- (Rupees Ninety Thouse Ninety Th
			and on the website of the stock Exchange at	Twenty Thousand Only) Inree Inousand Seven Hundred Only) Inree Hundred Seventy Only)
			www.bseindia.com.	1.Mr. Vikas Sitaram 02-Aug-2019 07-Aug-2020 All that part and parcel of the property bearing Flat No Dolas Rs. 11,80,531/- (Eleven Total Outstanding Building no 9, Poddar Navjeevan ,Gut no 172/5 Near Tansa
			By order of the Board	2.Mrs. Prachi Vikas Lakh Eighty Thousand as on 01 - Feb - 2022 Atgaon (West), Mumbai Maharashtra-421601
			Place : Nashik For ASIAN FOOD PRODUCTS LIMITED sd/-	Dolas Five Hundred Thirty One Rs.15,30,778/- (Rupees Reserve Price (Rs.) Earnest Money Denosit (EMD)
			Date: 01/02/2022 (CHETAN G. BATAVIA)	3.Sakharam Tea House
	E-TENDER	NOTICE	Chairman	(Prospect No. 741109 & Bs.20,000/- (Rupees Section 2016) Control Thirty Three Thousand Six Hundred Thousand Three Hundred Sixty Only
MAHAGENCO				Twenty Thousand Only) Only)

E-TENDER NOTICE

Tender Specification No.CE(C)-III/CSTPS/Rfx.No.3000025001/2021-22. Name of work: - Various preventive works to avoid Tiger movement and animals in CSTPS Colony premises-Up-gradation of existing periphery compound wall by providing barbed wire and concertina fencing and allied works in colony at CSTPS Chandrapur.

Time Limit :- 09 Months						
Tender Fee: Rs. 3000/-+GST						
EMD :- Rs. 5,43,500/-						
Date of Submission:-24.02.2022 upto 15:00 Hrs. EMD :- Rs. 5,43,500/- Contact person- Executive Engineer (C), O/o Chief Engineer (Civil) - III, M.S.P.G. Co. Ltd., Mumbai. Fax :(022)26581469 Tel.No.022-26474211 extn. 3549, 26472131, E-MAIL ID:- cgmcivil3@mahagenco.in cgmcivil3@mahagenco.in State Stat						

For further details visit our Website https://eprocurement.mahagenco.in Agencies are requested to register themselves for this and future E-Tenders

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that CHARKOP SHREE KRISHNA CO-OPERATIVE HPUSING SOCIETY LTD., a Society registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, bearing registration No. BOM/MUMBAI(BB)/HSG C/TC/8762/1994-95 dated 07/10/1994, having their registered office at, Plot No. RDP-6, CHR-212, Sector No. 3, Charkop, Kandivali (W), Mumbai – 400 067 (hereinafter referred to as "the Said Society") is the Lessee of the plot and owner of the vely referred to as the Property and more particularly described in the Schedule hereund 1.MHADA is the Owner in respect of the Scheduled Property.

2.By and under an Indenture of Lease dated 24th October, 1994, MHADA granted lease in respect of the said Plot unto and in favour of the Society for the consideration and upon the terms and conditions more particularly mentioned therein and the Society constructed the building thereon which is existing on the said Plot; Accordingly, the said society is well seized and possessed and sufficiently entitled to the said property. We are further informed

that as per society's records the following are the present members mentioned in the table as under

1. 2.	101	Mrs. Rupa Sudhir Borkar		No.		Registration No.
2	100	Mr. Sudhir Gajanan Borkar	376.74	17	81-85	17
_ .	102	Mr. Ajay Maganlal Barot Mrs. Kashmira Ajay Barot	492.88	14	66-70	14
3.	103	Smt. Harvinder Kaur Arora	526.25	10	46-50	10
4.	201	Mr. Murari N. Shinde Mr. Vinayak Murari Shinde	376.74	-		—
5.	202	Mr. Mohammed Owais Ansari Mohammed Younus	492.88	4	16-20	4
6.	203	Mr. Kamal Shantilal Shah Smt. Hasumati Shantilal Shah	526.25	2	6-10	2
7.	301	Mr. Sanjay Narayan Maykar Mrs. Smita Sanjay Mayekar	376.74	16	76-80	16
8.	302	Mr. Sudipto Madhusudan Kundu Mrs. Poonam Sudipto Kundu	492.88	9	41-45	9
9.	303	Mr. Snehal Kishore Davda Mr. Kishor Vrindavan Davda Mrs. Mayuri Kishore Davda	526.25	25	121-125	25
10.	401	Smt. Shailaja Dattatray Kolekar Mrs. Geeta Ravindra Patil	376.74	3	11-15	3
11.	402	Mr. Kirtibhai Jayantilal Zaveri & Mr. Rocky Kirit Zaveri	492.88	7	31-35	7
12.	403	Mr. Arun Keshav Satpute & Mrs. Usha Arun Satpute	526.25	27	1-5	27
13.	501	Ms. Sudakshina Santimoy Karforma	376.74	20	96-100	20
14.	502	Smt. Sulbha Narendra Pore	492.88	18	86-90	18
15.	503	Mr. Sanjay Jaibhagwan Jain Mr. Sunil Jaibhagwan Jain Mr. Naveen Jain	526.25	26	56-60	26
16.	601	Mr. Gopalrao Anandrao Suryawanshi Mrs. Rohini Gopalrao Suryawanshi	376.74	11	51-55	11
17.	602	Mr. Jayesh Narendra Doshi Mrs. Rekha Narendra Doshi	492.88	6	26-30	6
18.	603	Mr. Hardik Mahesh Shah Smt. Vandana Mahesh Shah	526.25	5	21-25	5
19.	702	Mrs. Nita Anand Toraskar	358.87	15	71-75	15
20.	703	Mr. Rajesh Jayendra Shah & Mrs. Priti Rajesh Shah	526.25	8	36-40	8
21.	Shop No. 1	Mr. Raju Subbarao Gawali	120.93	21	101-105	21
22.	Shop No. 2	Mrs. Hamida Saifuddin Ratlamwala Mr. Murtuza Moiz Ali Ratlami	188.81	22	106-110	22
	Shop No. 3	Mr. Bonifacio D'Souza	196.95	23	111-115	23
24.	Shop No. 4	Mr. Bonifacio D'Souza	120.93	24	116-120	24

ICICI Bank

ICICI Bank Limited

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vododara, Gujarat - 390 007

Corporate Office: ICICI Bank Tower, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051

On behalf of ICICI Bank Ltd, Shop No. 6,7,8, Puskraj Bidg., Wadala Station Road, Wadala, Mumbai, Maharashtra. (SOL ID: 0874) Dear Customer.

spacious and convenient location.

The address is as mentioned below

New Branch Address : ICICI Bank Ltd.

Unit No 003, India Printing House 42, G D Ambekar Marg, Wadala, Mumbai 400031.

There would be no change in your account numbers or the security items

issued to you.

Sincerely.





We wish to inform you that w.e.f. March 03, 2022, we are relocating to a more

Assuring you of the best services at all times

Branch Manager

Wadala Branch



EMD Last Date 22-Feb-2022

All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/NEFT The

accounts details are as follows: a) Name of the account:- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank:- Standard Charted Bank Ltd., of Account No:-53105066294, d) IFSC Code:-SCBL0036025 or through Payment Link: https://quickpay.iiflfinance.com,

Terms and Condition 1.For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the

2. The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.
3. The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount (after adjusting EMD) properties.
5.Bidders are advised to go through the website https: //bankeauctions.com and https://www.iflk.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale a buction application for prospective bidders may contact the service provider E mail ID:- support@bankeauctions.com, Support Helpline Numbers@7291981124/25/26.and any property related query Mr. Nith Gosai @ 989080303, fmail ID:- nitin.gosail @ifli.com, 7.Notoce is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.
8.Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said borrower/s, bat in case they fail to callect the purchase vithin the abo

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the

date of Tender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost

Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

Muthoot Homefin

Place: Tane, Mumbai Date: 03-02-2022

Date of Inspection of Property 18-Feb-2022 1100 hrs-1400 hrs

Mode Of Payment :-

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2021

3.By and under Development Agreement dated 30th November, 2021 registered with Sub-registrar of Assurance under Serial No. 7/9036/2021 dated 30th November, 2021 made and entered into between Society and Existing Members and MODIREALTY RR **DEVELOPERS PRIVATE LIMITED**, Developers herein the Society with the confirmation of its Members granted Develop Right in respect of the said Property unto and in favour of Developers.

We are further informed that the said society has not created any mortgage, lien, charge and/or any other encumbrance/s and/or any other third party right in respect of the said property and the flats in the building presently standing on the said property are in the respective possession and occupation of each of the said present member of the said society.

In the event of any person, Company, Firm, Association of Person, Public or Private Trust, or persons or any other entity having and/or claiming any right, title interest and/or claim in, to or over the said property or any part thereof either by way of sale, exchange, assignment, gift, mortgage, trust, inheritance, possession, bequest, maintenance, lien, legacy, lease, tenancy, license, is pendens, custodia legis, easement or otherwise, or any other right or any other interest, notice of such a claim stating therein the nature of claim or interest along with other particulars sufficient to identify the same as well as the copies of the relevant documents, if any, in support of such a claim or interest must be lodged in our office at Premises No.04, First Floor, Gorai Sangli Sahayog Co-operative Housing Society Ltd., Gorai Road, Borivali (West), Mumbai – 400 092, within a period of 14 days from the publication of this notice. In the event of our receiving no such notice within the aforesaid period, it shall be presumed that the title of the said Society to the said Property based on the facts herein recorded is clear, marketable and free from all encumbrances or in any event, the holder/s of the claims, if any, has/have waived the same. In such an event, we shall be issuing necessary title certificate to the society without being liable in any manner whatsoever to taking in any manne cognizance of such claim/s, if any, which may be raised after the said period.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece or parcel of leasehold land bearing S. No. 149 (Pt) and Plot No. 212 and now bearing corresponding C.T.S. ALL ITAL piece or parcer or leasening and bearing or no. 145 (1) and not not are and now bearing or responding or no. No. IC-1/386 on MHADA Layout, of Village Kandivali, Taluka Borivli, admeasuring 900 Sq. Mirs. or thereabouts in the Registration District and Sub-District of Mumbal Suburban District and situated at Plot No. 212, RDP-6, Sector No. 3, Charkop, Kandivli (W), Mumbai – 400 067 together with the building standing thereon known as "CHARKOP SHREE KRISHNA" and consisting of Part Ground plus Part Sillt plus 6 Upper Floors plus Part 7th Floor situated at Plot No. 212, RDP-6, Sector No. 3, Charkop, Kandivii (W), Mumbai – 400 067.

		For Prime Legem
		Sd/-
Place :	Mumbai	Proprietor
Date :	3rd February, 2022.	Advocate, High Court

Particulars	For the quarter ended 31.12.2021	For the quarter ended 31.12.2020	For the year ended March 31, 2021
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	5,880.38	5,029.92	23,653.97
Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	272.76	253.17	1,686.57
Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	272.76	253.17	1,686.57
Net Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	212.74	180.00	1,255.06
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	215.33	181.12	1,265.43
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Each)	11,915.59	11,915.59	11,915.59
Other Equity excluding Revaluation Reserves	32,241.95	31, 440.76	31,950.28
Net Worth	44,157.54	43,356.35	43,865.87
Paid up Debt Capital / Outstanding Debt	92,980.23	1,30,597.55	1,18,314.40
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
Debt Equity Ratio	2.11	3.01	2.70
Earnings per equity share (Face Value of Rs. 10/- Each) (for continuing and discontinued operations)			
Basic (Rs.)*	0.18	0.15	1.05
Diluted (Rs.)*	0.18	0.15	1.05
Capital Redemption Reserve	-	-	-
Debenture Redemption Reserve	-	-	-
Debt Service Coverage Ratio	1.19	1.47	1.38
Interest Service Coverage Ratio	1.14	1.08	1.14
*Not annualised			

Note :

Place : Mumbai

Date : 01.02.2022

a) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on February 01, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results.

b) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Securities of the Company are listed and is available on the website of the Company at www.muthoothomefin.com

c) For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015, the pertinent disclosures are made to BSE Limted and is accessible on www.bseindia.com

d) These financial results have been prepared in accordance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended

of Director	of	Board	the	of	behalf	on	and	For	
Cal									

Eapen Alexander **Executive Director** DIN: 03493601

Muthoot Homefin (India) Limited Registered Office: Muthoot Chambers, Kurians Tower, Banerji Road, Ernakulam North, Kochi - 682 018, Kerala, India

Corporate Office : Unit No 1201-1202, 12th Floor, A - Wing, Lotus Corporate Park, W. E. Highway, Goregaon East, Mumbai - 400 063, Maharashtra, India Corporate Identity Number : U65922KL2011PLC029231; Tel: +91 484 6690 599, +91 22 3911 0900, +91 22 3911 0999; Fax: +91 22 3911 0931 E-mail: ncd@muthoothomefin.com: Website: www.muthoothomefin.com

Muthoot Family - 800 years of Business Legacy

१४ हजार 305 नागरिकांनी घेतला बूस्टर डोस सोलापूर , दि.२ CHS Ltd. Sd/-: वर्षभरात Hon. Secretary

जिल्ह्यात ४९ लाख लसी टोचल्या असून साडेसहा लाख नागरिकांपैकी फक्त १४ हजार ३०२ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ३० लाख असून १९ लाख ३७ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. पहिला, दुसरा तसेच बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या ४९ লায়ে ৬৩ हजार ७०२ इतकी झाली आहे. १६ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यात लसीकरणाला सूरुवात झाली. पहिल्या डोससाठी ३४ लाख १४ हजार नागरिक पात्र असून यापैकी ४ लाख ८६ हजार ६७८ नागरिकांनी अद्याप पहिला डोस घेतलेला नाही. विशेष म्हणजे, दूसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ३ लाख २१ हजार ७२४ इतकी आहे. यासोबत १५ ते १७ वयोगटातील किशोरवयीन मुलांनाही लस टोचली जात असून

PUBLIC NOTICE Mr. Vivek Jagannath Tare would like to inform the general public that I have misplaced my share certificate issued by Vasant Sagar Krishna Kaveri CHS having address at Flat No. 606, G Wing Thakur Village, Kandivali (East) Mumbai. If anyone found kindly contact Mr. Vivek Tare on 9820524490 within 7 days from date of issue this advertisement. For Vasant Sagar Krishna Kaveri

Date- 01/02/2022

सदर

दिनांक : ०३.०२.२०२२

ठेकाण ः मुंबई

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की वर्गीय श्रीमती पष्पा श्रीनिवास शेडी या फ्लॅटच्या मालव आहेत जे इमारत क्र.सी/२, फ्लॅट क्र. ८०२, रुणवाल गार्डन, निकोलस पिरामलजवळ, बालकुम, ठाणे (पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र-४००६०८ (फ्लॅट) या जागेचे थ्री. रतन श्रीनिवास शेट्टी, श्री. रक्षीत श्रीनिवास शेट्टी व श्री. रितेश श्रीनिवास शेट्टी यांच्यासह मालक होते. श्री रतन श्रीनिवास शेडी, श्री, रक्षीत श्रीनिवास शेडी व श्री, रेतेश श्रीनिवास शेट्टी हे स्वर्गीय श्रीमती पुष्पा श्रीनिवास शेट्टी (मयत) यांचे कायदेशीर वारसदार असून त्यांना सदर फ्लॅट जे इमारत क्र.सी/२, फ्लॅट क्र. ८०२ रुणवाल गार्डन, निकोलस पिरामलजवळ, बालकम ठाणे (पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र-४००६०८ ही जागा विक्री करण्याची इच्छा आहे. सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. सदर फ्लॅटसंदर्भात कोणासही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे योग्य पुराव्यांसह विद्यमान सूचना ाकाशनापासून १४ दिवसांत सादर करावेत. कृपया[ं]नोंद असावी की, लेखी पराव्यांसह दावा प्राप्त झाल्यास त विचारात घेतले जाणार नाही. सही/

ॲड. सुनिलराजा नाडर वकील, मंबई उच्च न्यायालय दुकान क्र.२, अप्पर मजला, जॉन ब्रिट्टो, ॲक्सिस बॅंक एटीएमजवळ, गावदेवी रोड भांडूप (प.), मुंबई-४०००७८

PUBLIC NOTICE

We are investigating title of Shri Chintaman Arun Kaigaonkar to Shop No.16 and 18 Area approx. 600 sq. fts. BU Each), Ground Hoor, building 'Kohinoor Corner, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Dadar, Mumbai - 400 028 situate at land bearing Final Plot No. 1218 of TPS No. IV, New S. No. A/1633, 2/A/1634 and 1/1633, C.S No. 2/48 of Mahim Division, Tal. and Dist Mumbai City, i.e. said Shop/s, who has reported about loss/non-availability of Original Chain Agreement/s both dtd.06.04.1981, executed between M/s Kohinoor Builders as 'The Builder' and M/s Vinay Enterprises through its Sol Proprietor-Vinay Panjabi Trust and Others. Any one having any claim or objection etc shall send their claims in writing, to under signed along with documentary proof o evidence in support of such claim thereo within 14 days of publication of this Publi Notice, failing which claim/s of suc person(s), if any, will be deemed to hav een waived and/or abandoned. Sd

Nandkumar P. Meran Advocate, High Court, Mumbai 401, T/39, Sunshine, Above Union Bank Shastrinagar, Andheri (W), Mumbai - 53 Ph. 9820026531/8850113005

PUBLIC NOTICE This is to bring to the notice ublic at large that my clients being N /irji Punja Shah & Mr. Kiriti Kumar V Min Punja Shan & Min. Khinu Kunhai V Shah are the joint owners of Shop N 10, Ground Floor, Manali Building N 1 C.H.S. Ltd, situated at Plot No. 4 9 & 50, Evershine Nagar, Mar Road, Malad West, Mumbai 40000 (coid Shen) who new wigh to coll the (said Shop) who now wish to sell th said shop to one Mr. Nuruddin Shaul Ali Shaikh & Mr. Kamruddin Shaul for sale in their favor. Whereas one N Amarjeet Singh Bhasin had purchase the said shop from builder being M Manali Corporation by executing Agreement dated 17/12/198 Agreement dated 1/12/190 Whereas thereafter the said N Amarjeet Singh Bhasin had sold th said shop to MX: Patel General Stor by executing an ownership Agreeme dated 25/01/1985. And whereas vi en Agreement dated 27/00/007. an Agreement dated 27/10/1987 t said M/s. Patel General Stores h

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that Mr. Mihir Bharat Sanghvi has applied for the transfer of 50% undivided rights in Flat No. 902 Estonia-A of Estonia CHS Ltd., situated at Hiranandani Heritage, Poisar Bridge, S. V. Road, Kandivali (West), Mumbai 400 067 which is more particularly described in the Property Schedule mentioned below, along with ten fully paid up shares of Rs. 50/- each issued under Share Certificate No.0015 and bearing distinctive Nos. from 00151 to 00160 (both inclusive), from the name of his father Late Mr. Bharat Gokuldas Sanghvi who 2 expired on 15/12/2021 and other legal heirs Mrs. Kalpana Bharat Sanghvi & Mr. Neerav Bharat Sanghvi have released their rights in the forum GARNET गार्नेट इंटरनॅशनल लिमिटेड Dialist Salinging have because their rights in his favour. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the said property by way of sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, inheritance, the sale of th CIN:L74110MH1995PLC093448 **नोंदणी. कार्या.**: ९०१, रहेजा चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग. नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र. दूर.:९१-०२२-२२८२०७१४, वेबसाईट:www.garnetint.com maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the ई-मेल:secretarial@garnetint.com same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai सचना सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिं ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेप्युलेशन 400 067 and also to the abovementioned society within 15 days from the date hereof २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या नियम २९ सहवाचित otherwise if any claim comes forward hereafter नेयम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ red as waived and/or abandoned will be conside डेसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे PROPERTY SCHEDULE: वेत्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित Flat No.902 admeasuring 1695 sq. ft. carpel area along with 2 Basement level single podium Parking Space No.3 & 4 in the Building ब्धवार, ०९ फेब्रवारी, २०२२ रोजी गार्नेट इंटरनॅशनव **लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे known as Estonia-A of Estonia Co-op. Hsg Soc. Ltd., situated at Hiranandani Heritage माहिती कं पनीच्या अर्थात www.garnetint.com वेबसाईटवर आणि स्टॉक Poisar Bridge, S. V. Road, Kandivali (West) Mumbai 400 067, constructed on all that piece एक्सचेंजच्या अर्थात www.bseindia.com and parcel of land bearing C.T.S. No.13/A 13/A/1 to 13/A/13 of Village : Poisar and C.T.S बिसाईटवर उपलब्ध आहे गार्नेट इंटरनॅशनल लिमिटेडकरित No.27 of Village: Kandivali, Taluka : Borivali within the registration district and Sub-District सही/ रमाकांत गग्ग of Mumbai City and Mumbai Suburban. व्यवस्थापकीय संचाल Mrs. Rashida Y Laxmidha डीआयएन:०१०१९८३८ Date : 03/02/22 Advocate Tata Steel Limited Reg office: Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai-400001 Reg office: bombay house 24 norm would be the norm interaction of the normalized process of the said securities of the Company has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as the release the new certificate. er IEPE Rules Per IEPF Rules. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation. No of the Securities Distinctive Number (s) Name of the Shareholders Kind of Securities & face value Equity Share of Rajendra Mulchandbhai Shah 187846171 to 187846220 378070068 to 378070092 75 Nos s. 10/- each Date: 03-02-22 Place: Vadodar Name of Applicant- Keyurkumar Rajendrabhai Shal लॉयडस स्टील्स इंडस्ट्रीज लिमिटेड सीआयएन: एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५ कॉर्पोरेट कार्यालय : ए-२, मधु इस्टेट, २रा मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परेल (प), मुंबई -४०० ०१३. दूरध्वनी: ९१-२२-६२९१ ८१११, ई-मेल: infoenag@lloyds.in, वेबसाइट: www.lloydsengg.in

		7/ 9/09	लल्या ान	યાજ્યા વા	441010	ल तफावत		
	गूचीबद्ध घटकाचे नाव		लॉय	ड्स स्टील्स इंड	इस्ट्रीज लि	नमिटेड		
	ोधी उभारणीची पद्धत ६.५०.००.००० प्रसित्तनीय वॉर्प्टर	ना निश्मे		ार्तनीय वॉरंटच नोव्हेंबर २०३		क्रम		
	६,५०,००,००० परिवर्तनीय वॉरंट भारण्याची तारीख	વા ાનધા						
	ाढलेली रक्कम (वॉरंटच्या मूल्याच्या ६,५०,००,००० परिवर्तनीय वॉरंटसात			५,९२,२५,०	000/-			
-	माही संपल्याचा अहवाल दाखल वे			डिसेंबर २०२	१			
	खरेख एजन्सी रूक्ति के जन्म करना करना करना			्नाही				
	ॉनिटरिंग एजन्सीचे नाव, लागू असल भारलेल्या निधीच्या वापरामध्ये कार्ह		लागू नाही	्नाही				
	फावत आहे का? ्रे			लागू नाही				
	र होय, तर ते कराराच्या किंवा वस्तूं दलण्याच्या अनुषंगाने आहे की नाही		लागृ	्नाहा				
	ागधारकानी मजूर केले होते य असल्यास, भागधारकांच्या मंजुर्र	ची ताग्रीख	लाग	नाही				
	वचलन / भिन्नता साठी स्पष्टीकरण			्नाही ्नाही				
	नरावलोकनानंतर लेखा समितीच्या वि		शून्य	8				
	खापरीक्षकांच्या टिप्पण्या, असल्यार <mark>या वस्तूंसाठी निधी उभारला गेला</mark> उ		शून्य थे विचलन ।			ी त इंडस्ट्रीज दि	नमिटेड	करिता
	नांक : ०२ फेब्रुवारी २०२२ काण: मुंबई					मीनाः	क्षी ए. प	तही/- पन्सारी सचिव
		¢	Lloydst	eel				
		प्र सुस्टिल			मिटेव	5		
	:. कार्यालय: प्लॉट नं. ए -५/५, एमआय	वडीसी इंडस्ट्रीयल	। एरिया, मुरवा	ड, ठाणे-४२१४।	१. फोनः	:+९१-०२५२४-		
Ŧ	पेल: infoengg@lloyds.in, वेबस ३१ डिरोंबर, २०२१ -	रोजी संपले	िल्या तिम	ाही / नऊ	माहीक	ञ्रिता एकां		१८१२३५
	अलेखा	परिक्षित f				(रু.লাखात,	ईपीएस व	<u>यति</u> रिक्त)
	तपशील		संपलेली तिमाह (अलेखापरिक्षित	r)	(अ	लेली नऊमाही लेखापरिक्षित)	रगं (ले	पलेले वर्ष खापरिक्षित)
	कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	39.92.29	30.09.29	39.92.20	39.92			9.03.29
	उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष	2009.23	<u> </u> 999.82	8992.88	3085	.06 0999.6	.a C	398.8£
ł	साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/	304.90	984.22	60.38	866.0	49 908.0	9	૬९.५૬
	(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्चळ नफा/	३७५. ૧૦	૧૬५.૨૨	८७.३४	88.9.9	49 908.0	9	૬९.५૬
	(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	364.90	984.22	୯७.३୪	88.9.9	49 908.0	9	40.30
	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उल्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उल्पन्न							
	(करानंतर)) भरणा केलेले समभाग भांडवल	90.555	206.82	\$8.32	490.			104.98
1	(दर्शनी मुल्य रु.१/– प्रती भाग) इतर समभाग, पुर्नमुल्यांकित राखिव वगळून मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग	-	<u> </u>	<u> </u>	<u>८९८६९८</u> –	-	2	८६९८३८२ ३५७.५३
1	वार्षिकीकरण नाही)(रु.) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्चले	0.08	0.02	0.09	0.04			0.09
	वरील निष्कर्षचि लेखा समितीद्भारे पुनर्विल मंडळाच्या सभेत मान्य करून नॉद पटाक मागील कालावधीचे आकडे आवश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाह एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या W उपलब्ध आहे.	र घेण्यात आले. ाहे तेथे पुर्नगठीत ही व नऊमाहीका	।/पुर्ननमुद कर रेता निष्कर्ष कं	ण्यात आले. गनीच्या WWW.	lloydso ww.co	engg.in वेबसा onnect2nse.	ईटवर आ com वेग	ाणि स्टॉक बसाईटवर
	मंडळाच्या सभेत मान्य कल्म नोंद पटाव मानील कालावयीचे आकडे आवश्यक आ भु डे डिसेंबर, 2029 रोजी संपर्कतच्या तिमा एक्सकेर्जेसच्या अर्थात बीएसईएलच्या W जपलम्प आहे. क. ०२.०२.२०२२	र घेण्यात आले. ाहे तेथे पुर्नगठीत ही व नऊमाहीका	आले आणि तद ।/पुर्ननमुद कर रेता निष्कर्ष कं	ण्यात आले. गनीच्या WWW.	lloydso ww.co	engg.in वेबसा onnect2nse. । (स्टिल्स इंडस्ट्रीर	ईटवर आ com वेव न लिमिरे मुके	ाणि स्टॉक बसाईटवर टेडकरिता सही/– ज्ञ गुप्ता अध्यक्ष
	मंडळाच्या सभेत मान्य कल्म नोंद पटाव मानील कालावयीचे आकडे आवश्यक आ भु डे डिसेंबर, 2029 रोजी संपर्कतच्या तिमा एक्सकेर्जेसच्या अर्थात बीएसईएलच्या W जपलम्प आहे. क. ०२.०२.२०२२	र घेण्यात आले. ाहे तेथे पुर्नगठीत ही व नऊमाहीका	आले आणि तद ।/पुर्ननमुद कर रेता निष्कर्ष कं	ण्यात आले. गनीच्या WWW.	lloydso ww.co	engg.in वेबसा onnect2nse. । (स्टिल्स इंडस्ट्रीर	ईटवर आ com वेव न लिमिरे मुके	ाणि स्टॉक बसाईटवर टेडकरिता सही/– ज्ञा गुप्ता
	मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मार्गल कालायमीचे आकडे आवश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमार एक्सचेजेंक्च्या अर्थात बीएसईएलच्या W उपलब्ध आहे कि: ०२.०२.२०२२ फाण : मुंबई	र धेण्यात आले. हे तेथे पुर्नगठीत ही व नऊमाहीका ww.bseindi	आले आणि तद ।/पुर्ननमुद कर रेता निष्कर्ष कं ia.com व ए	ण्यात आले. मनीच्या www. नएसईएलच्या w	lloydso /ww.co लॉइडस्	engg.in वेबसा onnect2nse. (स्टिल्स इंडस्ट्री इंडिआ	ईटवर आ com वेव न लिमिरे मुके	ाणि स्टॉक बसाईटवर टेडकरिता सही/– ज्ञ गुप्ता अध्यक्ष
	मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मानेल कालायमी आवडे आवररक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या लिमा, एवसकेयेत्तच्या अर्थात बीएसईएलच्या w उपलम्प आहे बंह: ०२.०२.२०२२ फाण : मुंबई रिषभ सीआयएन	र धेण्यात आले. हे तेथे पुर्नगठीत ही व नजमाहीका ww.bscindi एन्टर :एल्र५१९०	आले आणि तद /पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के ia.com व ए प्रायझे ९एमएच १	ण्यात आले. माच्या www. नएसईएलच्या w सल्त	lloydso ww.co लॉइडस् मिटे री२१७	engg,in वेबसा onnect2nse. (स्टिल्स इंडस्ट्री इीआ डि ६९५	ईटवर आ com वे न लिमिरे मुके यएन:००	ाणि स्टॉक बसाईटवर टेडकरिता सही/– ज्ञ गुप्ता अध्यक्ष ०२८३४७
	मंडकाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मार्गल कालायमीचे आकडे आवश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेच्या लिमा एक्सकेजेंक्च्या अर्थात बीएसईएलच्या w उपलब्ध आहे रे कि १२.२२२ सीआयएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर.:९१-२२	र पेण्यात आले. हे तेथे पुनंग्वीत ही व नजमाहिस व नजमाहिस ww.bseindi एएन्टर् :एल५ १९० ॉर्डन हाऊस, – २३०२७९१	प्रालं आणि तद (/पुर्ननपुद कर रेता निष्कर्ष क ia.com व ए प्रायझे ९एमएच१ , ३४०, उ	ण्यात आले. ानीच्या www. नएसईएलच्या w र स लि १८४४पीएलर 1.जे.रोड, भ ग:९१-२२-	lloyds ww.co लॉइडस् सिटे सी२१७ यखळा २३०७	engg.in वेबसा prinect2nse. (स्टिल्स इंडस्ट्री इस्टिल्स इ.स. इ.स. इ.स. इ.स. इ.स. इ.स. इ.स. इ.	ईटवर आ com वे न लिमिरे मुके यएन:००	ाणि स्टॉक बसाईटवर टेडकरिता सही/– ज्ञ गुप्ता अध्यक्ष ०२८३४७
	मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मानील कालावपीचे आकडे आस्थरक आ उन डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या लिमा एक्सचेर्जक्य आर्थ कि: ०२.०२.२०२२ हाण : मुंबई रिषभ् सीआयएन नोंदणीकृत कार्यालय : व दूर::९१-२२ वेबसाईट	र घेण्यात आले. हे तेथे पुर्नगठीक ही व नजमाहीक ww.bscindi एन्टर :एल५१९० ॉर्डन हाऊस,	प्राले आणि तद (/पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के ia.com व ए प्राय झे ९ एमएच १ , ३४०, उ 00, फॅक्स habhen	ण्यात आले. Iनीच्या www. नएसईएलच्या w र र लि १८४पीएलर I.जे.रोड, भ I:९१-२२- terprises	lloyds ww.co लॉइडस् सिर१७ सी२१७ सिर२७७ र३०७७	engg,in वेक्सा nnnect2nse, इंटिल्स इंडस्ट्री: डीआ डि ६९५ , मुंबई-४०: ७२३१, ठा,	ईटवर आ com वे न लिमिरे मुके यएन:००	ाणि स्टॉक बसाईटवर टेडकरिता सही/– ज्ञ गुप्ता अध्यक्ष ०२८३४७
	मंडळाच्या सभेत मान्य करून नेंद पटाव मानेत कालयाची आकडे आवश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या लिमा एससचेर्जसच्या अर्धात बीएसईएलच्या w उपलब्ध आहे. कि. ०२०२.२०२२ ताजा : मुंबई सिआयएन नोंदणीकृत कायांलय: व दूर.:९१२२ वेबसाईट ई-मेल:0 ३१ डिरोंबर, २	२ फेयाल आले. हे लेव पुन्मतीज ही व नजमाहीका ww.bscindi ww.bscindi vw.bscindi	प्राच आणि तद (/पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के ia.com व ए () () () () () () () () () () () () ()	म्यात आले. मनिया www. नएसईएलच्या w १८४४पीएलस १.जे.रोड, भ १:९१-२२- terprises nterprises पलेल्या	lloydsa ww.co लॉइडस् मिरे१७ यिखळा २३०७७ दीर्घ.co sltd.co दीम्	engg.in वेक्सा nnnect2nse. (स्टिल्स इंडस्ट्री) डी ड ६९५ , मुंबई-४०। (, मुंबई-४०) () () () () () () () () () () () () ()	ईटवर आ com वे मुके मुके यए::00 000८.	ाणि स्टॉक बसाईटवर टेडकरिता सही/– ज्ञा गुप्ता अच्यक्ष
	मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मानेल कालायमिं आकडे आसश्यक आ उन डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या लिमा एक्सचेजेंक्स्या अर्थात बीएसईएलच्या w उपलम्प आहे रेक्स २२.२२२२ तेव्ह प्रीकृत कार्यालय: ब दूर::१२-२२ वेबसाईट इ-मेल:C	२ फेयाल आले. हे लेव पुन्मतीज ही व नजमाहीका ww.bscindi ww.bscindi vw.bscindi	प्राच आणि तद (/पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के ia.com व ए () () () () () () () () () () () () ()	म्यात आले. मनिया www. नएसईएलच्या w १८४४पीएलस १.जे.रोड, भ १:९१-२२- terprises nterprises पलेल्या	lloydsa ww.co लॉइडस् मिरे१७ यिखळा २३०७७ दीर्घ.co sltd.co दीम्	engg.in वेक्स nnnect2nse. (सिटल्स इंडस्ट्री) डीआ ड ड ६१५ , मुंबई–४० ७ २ २ ४ २ १, ज्ञा भुंबई–४० ७ ९ २ २ १ ७ ९ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	ईटवर आ com वेग मुवे युरस:०० 0000८.	ाणि स्टॉक बसाईटवर टंडकरिता सही/– ज्ञ गुप्ता अध्यक्ष
	मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मानेत कालायमिंचे आकडे आसश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या लिमा एक्सचेजेंक्च्या अर्थात बीएसईएलच्या w उपल्रम्य आहे कि. ०२०२.२०२२ ताजा : मुंबई कि. ०२०२.२०२२ ताजा : मुंबई कि. जिस्ट्रे सी आवएन नोंदणीकृत कायांलय: व दूर.:९१२२ वे बसाईट ई-मेल:0 २१ डियेंबर, २ 0	२ फेयाल आले. हे लेव पुन्मतीज ही व नजमाहीका ww.bscindi ww.bscindi vw.bscindi	प्राच आणि तद (/पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के ia.com व ए () () () () () () () () () () () () ()	म्यात आले. त्मिच्या WWW. नएसईएलच्या W स्र लि इटऽप्रपीएलन् . जे रोड, भ म: ९१ – २२ – terprises nterprises terprises ा लेष्ट्रम घ लेष्ट्रम घ लेष्ट्रम घ लेष्ट्रम घ	lloyds ww.cc लॉइडस मिटे ती२१७ शिर्यखळा २३०७ शिर्य. डोर्य.cc निम् चिन्	engg.in वेबस nnnect2nse. डीआ डि ६९५ ;, मुंबई–४० ७२३१, ठम, ठम, ठम आहीकर्ग अहवाल (रू.लाखात, ई ituलेली तिमाई	ईटवर आ के com के मुके मुके यएन:०० 000८. 000८.	णि स्टॉक क्साईटकर सही/- श गुप्क अच्या २ अच्या २ अच्या २ अच्या २ अच्या २ अच्या २ अच्या २ अच्या २ अच्या
	मंडलव्या सभेत मान्य करून नेंद पटाव मानेत कालयाची आवडे आवश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेव्या तिमार एससंचेर्जस्या अर्धत बीएसईएलच्या w उपलब्ध आहे रे रिषभ सीआवएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर.:९१-२२ वे बसाइंट ई-मेल: ३१ डिरोंबर, २५ अलेरवापरि	२ फेयाल आले. हे लेव पुन्मतीज ही व नजमाहीका ww.bscindi ww.bscindi vw.bscindi	प्राच आणि तद (/पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के ia.com व ए () () () () () () () () () () () () ()	म्यात आले. मीच्या www. नएसईएलच्या w स. जे. रोड, भ र: ९१ – २२ – terprises herprises nerprises	lloyds (क्राइडस मिटे सिर१७ शिरवे डोरिते.cc दिम चिम चिम दिम	engg.in वेक्स nnnect2nse. दिरस्स इंडस्ट्री डीआ ड ड ६१५ , मुंबई-४० ७ ४२३१, ० ठा आहीका अहवास्ट (क.लाखात, इं	ईटवर आ 2001 वे मुके युके यएस:00 2000 2000 2000 2000 2000 2000 2000	णि स्टॉक क्साइंटवर सही/- ज्य गुप्ता अव्यक्ष
	मंढळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मानीन कातवाधी आवडे आवशरक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमा, एससंवेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या w जफज्म आहे. बि. १२.०२२ तप्र भी सीआवएन नोंदणीकृत कार्यालय: व तूर्.:११-२२ वे बसाईट ई-मेल:0 ३१ डिसेंबर, २५ अलेस्वापरि तपशील नार्यवलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१ फेयात आले. हे लेव प्रुम्तोली श्रे न जज्माहीका ww.bscindi vw.bs	प्राच आणि तद (/पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के ia.com व ए () () () () () () () () () () () () ()	म्यात आले. स्नीच्या www. नएसईएलच्या w स्ट स्ट्री एलस् ।.जे.रोड, भ सः ९१-२२- terprises terprises terpses निष्किष जे किक्क संपलेली ति ३१.१२.२८ अलेखापरि	lloyds (क्राइडस मिटे सिर१७ शिरवे डोरिते.cc दिम चिम चिम दिम	engg.in वेबसा nnnect2nse. हिरस्स इंडस्ट्री- डीआ डि ६९५ , मुंबई–४०। ७२३१, ०८ आहीर्वाट (रू.लाखात, ई पंपलेली तिमाह ३१.१२.२०२६	ईटवर आ 2001 वे मुके युके यएस:00 2000 2000 2000 2000 2000 2000 2000	णि स्टॉक क्साइंटवर टंडकरिता सही/- रा गुप्ता अच्छ अच्छ अच्छ अच्छ केले वर्ष ३.२०२१
	मंडळच्या सभेत मान्य करून नेंद पटाव मानेल कालवामी आकडे आवश्यक आ ३१ हिसेंस, २०२१ रोजी संपलेल्या लिमा एक्सोडेजेंसर, अर्थात बीएसईएल्ट्या W जसजम्प आहे. रिष्ट्रा भ्र सी आवएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर:.११-२२ वे बसाईट इं-मेल:C ३१ डिसेंबर, २५ अलेस्वापरि तपशील नार्यवलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) नलावधीकरिता निव्वळ नफा/(तीट	र पेण्यात आले. हे तेथे पुन्तदोस हे व जज्माहीका भ्रे अप्रे अप्रे अप्रे एएलप १९० ॉर्डन हाऊस. २३०२७९ २३०२७९ २३०२७९ २३०२७९ २३०२७२ दिनात हि ग	प्राय झोले जाएँ। (गुनानपुद कर रेता निष्कर्म के रेता निष्कर्म के रे रुएमएच १ , ३४०, जे 00, फेंक्स habhen shabhen shabhen i जी सं ग्	म्यात आले. स्नीच्या www. नएसईएलच्या w र८ ४पीएलन् 1.जे.रोड, भ म:९१-२२- terprises nterprises च टेल्ट्या नेष्ट्र ध अलेखापरि	lloyds (المح الم المح الم المح الم الم الم الم المم ا	engg.in वेबसा nnnect2nse. हिरस्स इंडस्ट्री- डीआ डि ६९५ , मुंबई–४०। ७२३१, ०m गाहीकां अहवाट (ए.ज.लाखात, इं १५,२०२० अलेखापरिक्षित	ईटवर आ 2001 वे मुके युके यएस:00 2000 2000 2000 2000 2000 2000 2000	ाणि स्टॉक बसाईटवर रंडकरिता सर्ही/– रा गुप्ता अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष उन्टर3क्ष प्रिसित
	मंडलव्या सभेत मान्य कलन नोंद पटाल मानेल कालवामी आकडे आवरक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोनी संपलेल्या लिमा, एससेडेसेंबरा अर्थात बीएसईएलव्या w जपलम्प आहे कि: ०२.०२.२०२२ तर्प सीआयएन नोंदणीकृत कार्यालय: ब दूर.:९१-२२ बे बसाइंट इं-मेल:0 ३१ डिर्टेबर, २ ० ३९ डिर्टेबर, २० ३९ डिर्टेबर, २० अलेस्टापरि तपशील हार्यबलन्तातून एकूण उत्पन्न (निव्यळ) हारावधीकरिता निव्यळ नफा/(तोट कर, अपवादान्सक आणि/किंव	र पेण्यात आले. हे लेव प्रुम्ततीय डी व नजगाहीका ww.bscindi एल्टर. :एल्टर १९० ॉर्डन हाऊस, - २३०२७९२ :www.ris oosec@ri oosec@ri oosec@ri oosec @ri oosec @ri	प्राच आणि तद (/पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के ia.com व ए प्रायझे ९एमएच १ , ३४०, उ 00, फॅक्स habhen shabhen जिर्मिया वेत्तीया	म्यात आले. त्मीच्या www. नएसईएलच्या w मएसईएलच्या w स्ट ११ – २२ – terprises terprises ucherprises ucherprises ucherprises ucherprises	lloyds प्राप्त कर प्रिटे मिटे मिटे भारत प्रिसि प्रिमेट प्रमेट प्रम प्रमित प्रमेट प्रमेट प्रमेट प्रमेट प्रम प्रम प्रमित प्रमेट प्रमेट प्रम प्रम प्रमित प्रमित प्रम प्रम प्रमित प्रमित प्रमित प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रमित प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्रम प्र	engg.in वेबसा nnnect2nse. डीआ डि ६९५ , मुंबई-४० ७२३१, om गहीकां अहेवार (रू.लाखात, ई पंपलेली तिमाई ३१, १२,२०२० अलेखापर्शित २.२४ ०.७३	ईटवर आ 2001 वे मुके युके यएस:00 2000 2000 2000 2000 2000 2000 2000	ाणि स्टॉक स्वराइंटवर रडकरित सही/– आव्यक्ष अव्यक्ष त्र ति त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र
	मंडलव्या सभेत मान्य कल्म नोंद पटाव मानेल कालावमीचे आकडे आवश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमार एससचेजेतच्या अर्थति बीएसईएलच्या भर जपलम्प आहे. रिषण्भ सीआवएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर् :१११-२२ वे बसाईट इं-प्रेल:0 ३१ डिसेंबर, २५ अलेन्दवापरि तपशील हार्यवलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) हालावधीकरिता निव्वळ नफा/(तीट कर, अपवादात्मक आणि/किंवा विश्व स्	१ पेण्यात आले. हे लेव प्रुम्ताती श्वे न जन्माहीका ww.bscindi एएनटर. :एलप-१९० ॉर्डन हाऊस. - २३०२७९९. :www.fis	प्रालं आणि तद (गुन्नजुद कर रेता निष्कर्म के रेता निष्कर्म के रे एमएच १ , ३४०, जे 00, फंक्स habhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen	प्यात आले. स्नीच्या WWW. नएसईएलच्या W र- रद्य िएलन्या १८ उ.पी एलन् १. जे. रोड, भ म: ९१ - २२ - terprises nterprises ग लेल्ट्या नेएक्ट्रा अलेखापरि	lloyds लाइंडस मिटे निर १७ विमटे निर हीत दिम दिम दिम दिस दि द २,२३ २,४३	engg.in वेबसा nnnect2nse. हिल्स इंडस्ट्री डीआ ड ड ह १९५ , मुंबई–४०० ७२३१, , गुंबई–४०० ७२३१, , जा ड ड (रू.लाखात, इं पंपलेली तिमार्ह ३१.९२,२२० अलेखापरिक्षित २.२४ ०.७३	ईटवर आ 2001 वे मुके युके यएस:00 2000 2000 2000 2000 2000 2000 2000	ाणि स्टॉक सत्ताईटेवस स्ती/- ज्य गुप्ता अण्यक्ष अण्यक्ष अर्जे वर्ष - - - - - - - - - - - - - - - - - - -
	मंडलाव्या सभेत मान्य करून नेंद पटाव मानेल कालायमीचे आकडे आश्चरक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेच्या लिमा एक्सडेजेक्च्या अर्धात बीएसईएलच्या w उपल्रम्य आहे रे के २०२.२०२२ हाज : मुंबई रे रे दिप्रीकृत कार्यालय: व तूर.:९१-२२ वे बसाइंट ई-मेल:C ३१ डिर्सेबर, २५ अलेस्वापरि	२ फेयात आले. हे तेव पुन्तेतीय इ न जज्माहीकी www.bscindi एएनटर. :एळ५१९० ॉर्डन हाऊस. - २३०२७९: :www.fis :sosec@ri 0२१२ टी दिनत दि ग) :शेष साधारण ग) साधारण बाबन- मा(तोटा) साधारण बाबन	प्रालं आणि तद (गुन्नजुद कर रेता निष्कर्म के रेता निष्कर्म के रे एमएच १ , ३४०, जे 00, फंक्स habhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen	प्यात आले. स्नीच्या WWW. नएसईएलच्या W र- रद्य िएलन्या १८ उ.पी एलन् १. जे. रोड, भ म: ९१ - २२ - terprises nterprises ग लेल्ट्या नेएक्ट्रा अलेखापरि	lloyds प्राप्त कर प्रिटे मिटे मिटे भारत प्रिसि प्रि भारत	engg.in वेबसा nnnect2nse. डीआ डि ६९५ , मुंबई-४० ७२३१, om गहीकां अहेवार (रू.लाखात, ई पंपलेली तिमाई ३१, १२,२०२० अलेखापर्शित २.२४ ०.७३	ईटवर आ 2001 वे मुके युके यएस:00 2000 2000 2000 2000 2000 2000 2000	ाणि स्टॉक स्वाइंटिवर सही/– सही/– अव्यक्ष त्र ति त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र त्र
	मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मानील कालावर्थी आकडे आवशरक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमा, एससंघेजेसच्या अर्धत बीएसईएलच्या भ जफज्य आहे.	र फेयात आले. हे लेव प्रमालंति डी व नजगाहीका ww.bscindi एएनटर. :एल५१९० ॉर्डन हाऊस, –२३०२७९ :www.ris :ossec@ri 0२१ टो किंगत दि ।) ।) शेष साधारण ग/(तोटा) साधारण बाबन- क टा)(करानंतर	प्रायझे (/पुर्नमपुद कर रेता निष्कर्ष के रेता निष्कर्ष के (a.com व ए प्रायझे ९एमएच १ , ३४०, उं 00, फॅक्स habhen shabhen shabhen जिया वेत्तीया वाबपूर्व) ंतर)	प्यात आले. स्नीच्या www. नएसईएलच्या w र- ४४पीएलर I.जे.रोड, भ I:९१-२२- terprises terprises निघ्कघ संपलेली ति ३٩.१२.२५ अलेखापरि	lloydsd लॉइडस निमेटे सिरे१७ थिखळा थिरे१७ निमेटे सिरे१७ निमेटे र२१७ निमेटे र२३७ निमेटे र२३७ निमेटे र२३७ निमेटे र३३७ निमेटे र३३७ निमेटे र३३७ निमेटे र३३७ निमेटे र३३७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र३४७ निमेटे र४४७ ने र र४४७ ने र ने र ने र ने र ने र ने ने न	engg.in वेबसा nmcct2nse. हिरुस इंडस्ट्री- डीआ डि ६९५ , मुंबई–४०। ७२३१, ०m गहीवर्ग (स.लाखात, इं पंपलेली तिमाई ३१.१२.२०२० अलेखापरिक्षित २.२४ ०.७३ ०.७३	ईटवर आ 2001 वे मुके युके यएस:00 2000 2000 2000 2000 2000 2000 2000	10) स्टॉक स्ताइंटवर स्ती/–
	मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मानेल कालावमीक आकडे आवश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेच्या किमा एससकेंजेसच्या अर्थात बीएसईएलच्या भ उपलब्प आहे क: ०२.०२.२०२२ तणा : मुंजई रिषिभ सीआवएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर: ११-२२ देवसाइंट इं-मेल्: ३१ डिसेंबर, २५ अलेन्साइंट इं-मेल्: ३१ डिसेंबर, २५ अलेन्साइंट इं-मेल्: ३१ डिसेंबर, २५ अलेन्साइंट तपशील गवाबधीकरिता निव्वळ नफा/(ती कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष र, जावाबधीकरिता निव्वळ नफ आपवादात्मक आणि/किंवा विशेष र, जावाबधीकरिता निव्वक नफा/(ती ताठा वधीकरिता निव्वक नफ अपवादात्मक आणि/किंवा विशेष र, जावाबधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन काठावधीकरिता प्रकृण सर्वकष उत्पन आपवादात्मक आणि/किंवा विशेष र,	१ पेण्यात आले. हे लेव पुन्तेतां के श्वेव पुन्तेतां के एएनटर. :एल५१९० ॉर्डन हाऊस. - २३०२७९: :www.fis :osec@ri 0२१२ टो किंगत दि ग) :) : : : : : : : : : : : : : : : : :	प्राच आणि तद //पुनीनपुद कर देता निष्कर्म के देता निष्कर्म के देता निष्कर्म के देता निष्कर्म के) प्रायझे (एमएच १ , ३४०, जे 00, फेंक्स habhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen	प्यात आले. स्नीच्या WWW. नएसईएलच्या W र- ८४पीएलर 1.जे.रोड, भ 1:९१-२२- terprises nterprises ग लेल्ट्या निष्क्रिय श्व.भ.२.२२ अलेखापरि	lloyds लाइंडस मिटे निर १७ विमटे निर १७ विम चिम द् २३०७ तिम् विम् द २३०७ तिम् विम् द २३०७ तिम् द २३०७ तिम् द २३०७ तिम् द १३०७ तिम् द	engg.in वेबसा nnnect2nse. हिल्स इंडस्ट्री डीआ ड ड ह १९५ , मुंबई–४०० ७२३१, , गुंबई–४०० ७२३१, , जा ड ड (रू.लाखात, इं पंपलेली तिमार्ह ३१.९२,२२० अलेखापरिक्षित २.२४ ०.७३	ईटवर आ के com के मुवे बएस:co 0000८. 0000८. रेटना शेएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेप	ाणि स्टॉक सत्ताईटेवस स्ती/- ज्य गुप्ता अण्यक्ष अण्यक्ष अर्जे वर्ष - - - - - - - - - - - - - - - - - - -
	मंडलव्या सभेत मान्य कल्म नोंद पटाव मानेल कालायमिं आकडे आवरक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोनी संपलेल्या लिमा एससेडेसेंबर्या अर्धत बीएसईएलच्या w जपल्रम्य आहे. कि: ०१.०२.२०२१ तेण : मुंग्रई रिषिभ सीआवएन नोंदणीकृत कायांलय: व दूर.:१९-२२ वे बसाइंट इं-मेल:0 ३१ डिर्सेबर, २ ८ ३९ डिर्सेबर, २ ८ ३९ डिर्सेबर, २ ८ अलेरवापरि तपशील कार्यबल्तात्व आणि/किंवा विशेष र कर्पावात्मक आणि/किंवा विशेष र कर्पावात्मक आणि/किंवा विशेष र कार्यावात्मिक आणि/किंवा विशेष र कारावांचीकरिता संवेष्ठ प्रत्यत्न (करातंत्त समभाग मांडवल) ाखीव-इतर समभाग (मागील वर्षांट	२ फेयात आले. हे लेव प्रमुलति डी व नजमाहीकी ww.bscindi एएनटर. :एल्प-१९०0 ॉर्डन हाऊस, - २३०२७९ :www.fisi ocsec@ri ocsec@ri ocsec@ri f&nत दि ग) शेष साधारण बाबन का/(तोटा) साधारण बाबन न्ना राधारण बाबन न्ना	प्राच आणि तद (/पुनीनपुद कर देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के भुष्ट पर २ (२ २ १ एम एच १ , ३४०, जे 00, फॅक्स habhen s	प्यात आले. स्नीच्या WWW. नएसईएलच्या W र- ८४पीएलर 1.जे.रोड, भ 1:९१-२२- terprises nterprises ग लेल्ट्या निष्क्रिय श्व.भ.२.२२ अलेखापरि	Illoydss लॉइडस मिटे गिर१७ विविस दिविस दिवस दि दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे	engg.in वेबस nnnect2nse. हिंटल्स इंडस्ट्री डीआ ड ड ६९५ , मुंबई–४० ७२३१, Dm हिंटिन् इ ९९५ (रू.लाखात, इं प्रेश्वेली तिमाई इंप्रेश-१२.२०२ ०.७३ २.२४ ०.७३ ०.७३ ०.७३	ईटवर आ के com के मुवे बएस:co 0000८. 0000८. रेटना शेएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेप	10) स्टॉक स्वाइंटवर स्वती/– उग पुप्ता अण्यक्ष अर्ज्य केले वर्ष केले वर्ष केले व केले व के के दिसित 0.९१ 9.५४७ ३.५४७ ३.५४७ २.०४४
	मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव मानेल कालावमीचे आवडे आवशरक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमा, एससंवेजेसच्या अर्थात बीएसईएलच्या w जफज्म आहे. बिंह: ०२.०२२.०२२ से आव संग्रेजी के प्रति के प्रति के प्रति के सी आवएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर::१९१-२२ वेबसाइंट इं-मेल:0 ३१ डिर्देबर, २ २ अलेस्टापटि तपशील गर्यंवलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) गतावधीकरिता निव्वळ नफा/(ती कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष २ रापांतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(ती वर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष २ रापांतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(ती बालावधीकरिता निव्वळ नफा/(ती व्राठालावधीकरिता निव्वळ नफा/(ती बालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन तालावधीकरिता सर्वकष नफा/(तो गाणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर मम्माग भांडवल ाडीव-इतर समभाग (मागील वर्षाच्य त्रकात दिल्याप्रमाणे पुज्मुत्यांकित फ	र फेयात आले. हे लेव प्रनितीय डी व नजगाहीका ww.bscindi एएनटर. एएल५१९० ॉर्डन हाऊस, – २३०२७९१ :www.ris oosec@ri	प्राच आणि तद (/पुनीनपुद कर देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के भुष्ट पर २ (२ २ १ एम एच १ , ३४०, जे 00, फॅक्स habhen s	प्यात आले. स्नीच्या WWW. नएसईएलच्या W र- ८४पीएलर 1.जे.रोड, भ 1:९१-२२- terprises nterprises ग लेल्ट्या निष्क्रिय श्व.भ.२.२२ अलेखापरि	Illoydss लॉइडस मिटे गिर१७ विविस दिविस दिवस दि दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे	engg.in वेबस nnnect2nse. हिंटल्स इंडस्ट्री डीआ ड ड ६९५ , मुंबई–४० ७२३१, Dm हिंटिन् इ ९९५ (रू.लाखात, इं प्रेश्वेली तिमाई इंप्रेश-१२.२०२ ०.७३ २.२४ ०.७३ ०.७३ ०.७३	ईटवर आ के com के मुवे बएस:co 0000८. 0000८. रेटना शेएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेप	1णि स्टॉक स्वाइंट्वर स्वी/– जग पुष्ता अव्यक्ष अव्यक्ष केले वर्ष केले वर्ष के केले वर्ष केले वर्ष केले वर्ष के केले वर्ष केले वर्ष केले वर्ष केले वर्ष केले वर्ष केले वर्ष केले वर्ष केले वर्ष केले वर्ष केले वर्ष के केले के केले के के क
	मंडलव्या सभेत मान्य कलन नोंद पटाव मानेल लालवार्थी आकडे आवस्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोनी संपलेल्या लिमा एषसके संस्तेत्र आहे. रिरिषभ सीआवएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर. :१९२२ के कार्यालय: व दूर. :१९२२ के कार्यालय: व दूर. :१९२२ के कार्यात्र दुर्हे-मेल: 0 ३९ डिसेंबर, २८ ३९ डिसेंबर, २८ अलेस्वापदि तपशील कार्यावलत्तात स्विक प्रजा/(तीर कर, अपवादात्मक आणि/किंवा विश्व र कार्यावधीकरिता सिवळ नफ अपवादात्मक आणि/किंवा विश्व र कारावधीकरिता सिवळ नफ अपवादात्मक आणि/किंवा विश्व र कारावधीकरिता सर्वकष प्रजा/(तीर मम्भाग मांडवरु गरावीव-इतर समभाग (मानील वर्षाच्य प्रावात्म दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित गडवीव-इतर समभाग (मानील वर्षाच्य प्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित उत्यन्न प्रतिभाग (फ	र फेयात आले. हे लेव प्रनितीय डी व नजगाहीका ww.bscindi एएनटर. एएल५१९० ॉर्डन हाऊस, – २३०२७९१ :www.ris oosec@ri	प्राच आणि तद (/पुनीनपुद कर देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के भुष्ट पर २ (२ २ १ एम एच १ , ३४०, जे 00, फॅक्स habhen s	प्यात आले. त्नीच्या www. नएसईएलच्या w स्ट २ – २ – terprises terprises मलेल्या लेष्ट्र घ संपलेली ति ३९-१२- ३९-१२-१ के प्रि लेखापरि अलेखापरि	Illoydsa लॉइडस मिटे मिरे१७ श्विम श्विक श्वित श्विम श्वित श्वित श्विम श्वित श्वित श्विम श्वित श्वत श्वत श्वत श्वत श्वत श्वत श्वत श्व	engg.in वेबसा nnnect2nse. डीआ डि ६९५ ;, मुंबई–४०७ ७२३१, ठा आलेखार्ग र्श इंसलेली तिमार्ह ३१.९२.२०२० आलेखापरिक्षित २.२४ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३	ईटवर आ के Soom के मुखे यएन:00 0000८ रेटता श्रीएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेप	1णि स्टॉकर सराइटिवर सराइटिवर सरी/- जग पुष्ता अव्यक्ष अव्यक्र अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्र त त त त्र त त त्र त्र त्र त्र त्र त्र
	मंडळाच्या सभेत मान्य करून नेंद पटाव मानेल कालावायीचे आवडे आवरक आ ३१ डिसॅबर, २०२१ रोनी संपलेल्या लिमा, एससंघेजेस्व्या अर्थत बीएसईएलच्या w जफज्य आहे. दिरेषभ् सीआयएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर::९१-२२ वेबसाइंट ई-मेल:ट ३१ डिसेंबर, २२ ३१ डिसेंबर, २२ ३१ डिसेंबर, २२ ३१ डिसेंबर, २२ ३७ डिसेंड उ ३१ डिसेंबर, २२ ३१ डिसेंबर, २२ ३१ डिसेंडर, २२ ३१ डिसेंडर, ३२ ३१ डिसेंडर, २२ ३१ डिसेंडर, २२ ३२ डिसेंडर, २२ ३२ डा ३२ डा ३ ३ ३ डा ३ डा १ डा	र फेयात आले. हे लेव प्रनितीय डी व नजगाहीका ww.bscindi एएनटर. एएल५१९० ॉर्डन हाऊस, – २३०२७९१ :www.ris oosec@ri	प्राच आणि तद (/पुनीनपुद कर देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के भुष्ट पर २ (१९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ १९९९ २ २ १९९९ २ १९९९ २ २ १९९९ २ ३ १९९९ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ ३ ४ १९९९ २ २ १९९७ २ १९९९ २ १९९९ २ ३ ४ १९९९ २ २ १९९७ २ १९९७ २ ३ ४ १९९७ २ १९९७ २ ३ ४ १९९७ २ १९९७ २ १ १९९७ २ १९९७ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१९ २ २ १२१७ २ २ १२१९२ २ १ १२१२ २ २ १२१२ २ ३ १२१२ २ १ १२९९ २ ३ १२१२ २ ३ १२१२ २ १ १२१२ २ १ १ १	प्यात आले. त्नीच्या www. नएसईएलच्या w स्ट २ – २ – terprises terprises मलेल्या लेष्ट्र घ संपलेली ति ३९-१२- ३९-१२-१ के प्रि लेखापरि अलेखापरि	lloyds लॉइडस मिटे मिरे१७ मिरे१७ सिन्द देव डोरिते.cc दिन्द सिक्त देव देव देव देव देव देव देव देव देव देव	engg.in वेबस mmect2nse. डीआ डि ६९५ , मुंबई–४० ७२३१, ठाम सहीवर्ज अस् वार् (रू.लाखात, इं रंपलेली तिमार्ह ३१.९२,२०२० अलेखापरिक्षित २.२४ 0.७३ 0.७३ 0.७३ 0.७३	ईटवर आ के Soom के मुखे यएन:00 0000८ रेटता श्रीएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेप	ाणि स्टॉके स्वसाईटवर स्वरी/– उग गुफ्ता अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष स्वर्गि स्वर्गित्तिको परिक्षित ए.९१ इ.५७७ इ.५४७ इ.५४४ इ.५४४ इ.५४४ इ.५४४ इ.५४४
	मंडलच्या सभेत मान्य करून नेंद पटाव मानेल कालवायीं आकडे आवस्यक आ ३१ डिकेंस, २०२१ रोजी संपलेच्या किमा एक्सबेर्जेस्स् 20२१ रोजी संपलेच्या किमा एक्सबेर्जेस्स् 20२१ रोजी संपलेच्या किमा एक्सबेर्जेस्स् 20२१ रोजी संपलेच्या किमा एक्सबेर्डे स्ट्रेस्ट सीआवएन नोंद्णीकृत कार्यालय: व दूर: ११-२२ वे बसाइंट इं-मेल्ठ:0 ३१ डिरेंबर , २५ अल्टेस्टापरि उ ३१ डिरेंबर , २५ अल्टेस्टापरि तपशील हार्यावल्ति निव्वळ नफा/(तीट कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष र आठावधीकरिता निव्वळ नफ अपवादात्मक आणि/किंवा विशेष र काठावधीकरिता निव्वळ नफ अपवादात्मक आणि/किंवा विशेष र काठावधीकरिता स्वर्वेक उत्पन्न (जरानंतर समभाग भांडवल राजीव-इंतर समभाग (सागील वर्षाघ्य स्वकात दित्याप्रमाणे पुन्मुट्रियांकित र दरापत्र प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) विशेष साधारण बाबपुर्व)	र फेयात आले. हे लेव प्रनितीय डी व नजगाहीका ww.bscindi एएनटर. एएल५१९० ॉर्डन हाऊस, – २३०२७९१ :www.ris oosec@ri	प्राच आणि तद (/पुनीनपुद कर देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के देता निष्कर्ष के भुष्ट पर २ (१९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ १९९९ २ २ १९९९ २ १९९९ २ २ १९९९ २ ३ १९९९ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ २ १९९९ २ ३ ४ १९९९ २ २ १९९७ २ १९९९ २ १९९९ २ ३ ४ १९९९ २ २ १९९७ २ १९९७ २ ३ ४ १९९७ २ १९९७ २ ३ ४ १९९७ २ १९९७ २ १ १९९७ २ १९९७ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१७ २ २ १२१९ २ २ १२१७ २ २ १२१९२ २ १ १२१२ २ २ १२१२ २ ३ १२१२ २ १ १२९९ २ ३ १२१२ २ ३ १२१२ २ १ १२१२ २ १ १ १	प्यात आले. त्नीच्या www. नएसईएलच्या w स्ट २ – २ – terprises terprises मलेल्या लेष्ट्र घ संपलेली ति ३९-१२- ३९-१२-१ के प्रि लेखापरि अलेखापरि	Illoydsa लॉइडस मिटे मिरे१७ श्विम श्विक श्वित श्विम श्वित श्वित श्विम श्वित श्वित श्विम श्वित श्वत श्वत श्वत श्वत श्वत श्वत श्वत श्व	engg.in वेबसा nnnect2nse. डीआ डि ६९५ ;, मुंबई–४०७ ७२३१, ठा आलेखार्ग र्श इंसलेली तिमार्ह ३१.९२.२०२० आलेखापरिक्षित २.२४ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३	ईटवर आ के Soom के मुखे यएन:00 0000८ रेटता श्रीएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेपएस व शेप	1णि स्टॉकर सराइटिवर सराइटिवर सरी/- जग पुष्ता अव्यक्ष अव्यक्र अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्ष अव्यक्र त त त त्र त त त्र त्र त्र त्र त्र त्र
	मंडलव्या सभेत मान्य कलन नोंद पटाल मानेल लालवामें आकडे आवसक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या लिमा, एससकेनेसच्या अर्थात बीएसईएलच्या भ जपल्रम्य आहे रिषिभ सीआयएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर::९१-२२ वे बसाइंट हं-मेल:0 ३१ डिसेंबर, २ २ अवसाइंट ३१ डिसेंबर, २२ ३७ विसेंग तपशील हाल्यवीकरिता निव्वळ नफा/(ती तपशील हाल्यवीकरिता पत्युण सर्वकष उत्पन्न अपवादात्मक आणि/किंवा विशेष रु त्यावीव-इतर सममाग (मागीत वर्षाच्य त्रत्यत्र प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) विशेष साधारण बाबयुरी ख्रू सीमिकृत 'वार्षिकीकरण नाही टेप:	र फेयाल आले. हे लेव प्रुम्तालेस डी न जज्माहीका ww.bscindi एएनटर. :एलप.१९०0 ॉर्डन हाऊस, – २३०२७९२ :www.ris cosec@ri cose	प्राच आणि तद (गुर्गुनायुद्ध कर रेता निष्कर्म के ia.com व ए प्राय झे 9 एमएच ? 00, फॅक्स habhen shabhen shabhen जी सा चेत्तीया वावपूर्य) iतर)) त ताळेबंद	प्यात आले. स्नीच्या www. नएसईएलच्या w र- ४४पीएलर I.जे.रोड, भ T:९१-२२- terprises terprises निघ्कघ संपलेवी ति ३٩.१२.२५ अलेखापरि अलेखापरि	Illoydsa लॉइडस सिनेटे सिनेट सिनेट सि	engg.in वेबसा nmcct2nse. द्वीआ डीआ डि ६९५ , मुंबई–४०। ७२३१, ठाम ग्रिविर्ना ३१.१४ २.२४ ०.७३ २.२४ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७७	ईटवर आ के 2001 के मुवे बएस:00 0000८. 2000८. 2000८.	101 स्टॉक स्वाइंटवर स्वी/- अग्यक्ष अग्यक्ष केले वर्ष केले वर्ष के के वर्ष के के वर्ष के के वर्ष केले के वर्ष के के के वर्ष के के के वर्ष के के के वर्ष के के के के की के कि का के कि का का का का का का का का का का का का का क
	मंडलल्या सभेत मान्य कल्म नोंद पटाल मानेल लालायमिं आकडे आवरक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोनी संपलेल्या लिमा। एषसके संतर्भ आ बेस हेर २२.२२२ के प्रा से स्विभाय प्रा से से अग यएन नोंदणीकृत कार्यालय: ब दूर::९१-२२ बे बसाइंट डे-मेल:0 ३९ डिरेंबर, २ ० ३९ डिरेंबर, २ ० ३७ डिरेंबर, २ ० अले स्वापयि तपशील हार्यवलनक आणि/किंवा विश्व स् हरानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोट कर, अपवादाल्यक आणि/किंवा विश्वेष र हारावीयकिरिता निव्वळ नफा/(तोट कर, अपवादाल्यक आणि/किंवा विशेष र हारावीयकिरिता प्रकृण सर्वकष उत्पन आपवादाल्यक आणि/किंवा विशेष र हारावीयकिरिता स्वर्क्ष मफा/(तो प्रावावाद्यिक आणि/किंवा विशेष र हारावीयकिरिता स्वर्क्ष मफा/(तो प्रावाद्याक आणि/किंवा विशेष र हारावीयकिरिता स्वर्क्ष मफा/(तो प्रावाद्याक आणि/किंवा विशेष र हारावीय-इतर सममाग (मानील वर्षाच्य प्रकात दिल्याप्रमाणे पुर्म्मुल्यांकित प् उत्पन्न प्रतिभाग (स.१०/– प्रत्येकी) विशेष साधारण बाबपुर्व) खूरु सीमिकृत वार्मिकीकरण नाही	२ फेयात आले. हे लेव प्रमानती हे व जज्माहीकां श्रे व जज्माहीकां श्रे प प-टर. एएल५ १९० ॉर्डन हाऊस. - २३०२७९ ::एज४५. १: :::::::::::::::::::::::::::::::::::	प्राच आणि तद (गुन्नायुद कर देता निष्कर्म के देता निष्कर्म के देता निष्कर्म के देता निष्कर्म के प्राय झे 9 एमएच ? , ३४०, जे , ३४७, जे , ३४०, जे , ३४०, जे , ३४०, जे , ३४०, जे , ३४०, जे , ३४०, जे , ३४७, जे , इ४७, जे , विक्र , ३४७, जे , विक्र , वेक्र , वेके	प्यात आले. मिच्या WNW. मिच्या WNW. मएसईएलच्या W २८ ४पीएलम् .जे. रोड, भ म:११-२२- terprises गलेल्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र्या लेष्ट्र् श १०० १०० १००	Iloyds लॉइडस सिटे गिर१७ गिर१७ गिर१७ गिर१७ गिर१७ गिर१७ गिर१७ गिर१७ गिर१० गिर१० गिर१० गिर१० गिर१० गिर१० ०.४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४३ ०.८४४ ०.८४४ ०.८४४ ०.८४४ ०.८४४ ०.८४४ ०.८४४ ०.८४४ ०.८४४ ०.४४४ ०.४४४ ०.४४४ ०.४४४ ०.४४४ ०.४४४ ०.४४४ ०.४४४ ०.४४४४ ०.४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४४	engg.in वेबस mmect2nse. बीजन ड ड ६९५ , मुंबई–४० ७२३१, ठाम गहीवर्ज अस्टवास्ट (रू.लाखात, 1 इंपलेली तिमाई ३१.९२,२२२० अलेखापरिक्षित २.२४ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७२ ०.७२ ०.०७	ईटवर आ के Soom के म लिभिये युएमः०० ३९००८ चीएस ख २९९० लेखा	ाणि स्टॉके इडकर्तरता सर्ता/- उग गुफ्ता अव्यक्ष त्र त्य त्य त्य त्य त्य त्य त्य त्य त्य त्य
	मंडलव्या सभेत मान्य कल्म नोंद पटाव मानेल कालाव्यीके आके आवश्यक आ ३१ डिसेंबर, २०२१ रोनी संपलेल्या लिमा। एससेवे संस्था अर्धत बीएसईएलच्या w जफल्म आहे. कि: ०२.०२.२०२१ तणा : मुंजर्ड रिषिभ सीआवएन नोंदणीकृत कार्यालय: ब दूर. ? १२.२२ ३१ डिसेंबर, २८ ३१ डिसेंबर, २८ ३१ डिसेंबर, २८ अलेर्रवापरि तपशील तपसील तपशील तपसील तपशील तपसील	१ केप्याल आले. हे लेव पुन्तेतारे हे नेव पुन्तेतारे हे नेव पुन्तेतारे हे पर्टे प्रहर प्रख्य १९९० ॉर्डेन हाऊस. - २३०२७९ :www.fis :www.fis :www.fis :www.fis :www.fis :www.fis :sosec@ri 0२११ रो दिरात दि गि गो साधारण बाबन का/(तोटा) साधारण बाबन का/(तोटा)	प्राच आणि तद //पुनीनपुत कर रेता निष्कर्म के रेता निष्कर्म के रेता निष्कर्म के प्राय झे ? एमएच ? , ३४०, जे 00, फेंक्स habhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shab	म्पाल आले. मीच्या WWW. मरसईएलच्या W स. प्रे. रोड, भ स. रे. २२- terprises मलेक्टम के किस्टम भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ	Iloydsa लांइडस मिटे मिटे मिटे मिटे मिटे मिटे मिटे मिटे मारी र३०७ २२१ भारति मारी र२०२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२०	engg.in वेबसा nmcct2nse. इस्प् दिरुष इंडस्ट्री: इस्प् दिद्र ६९५ ; मुंबई-४०, ७२३१, ठाम ग्राहीकर्गि अहवार्ट्र (रू.लाखात, १ अहवार्ट्र (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १) (रू.९४) (र	ईटवर आ ठ००० के ब लिभिने पुरुषे यएगः०० २०००८ रेटता श्रीएस व शेपिएस व शेपिएस व शेपिएस व शेपिएस व शेपिएस व शेपिएस व शेपि से पिने से से पिने से से पिने से से पिने से से पिने से से पिने से पिने से से पिने से पिने से पिने से पिने से पिने से पिने से से पिने से पिने से पिने से से पिने से पिने से से से से पिने से से स	10 रटॉकर स्वाइंट्रेश्व स्वार्ग , - ज्य गुप्ला , - - - - - - - - - - - - - - - - - - -
	मंडलव्या सभेव मान्य करून नेंद पटाव मानेल कालवर्षी आकडे आवस्यक आ ३१ डिकॅंस, २०२१ रोजी संपलेच्या किमा एक्सबेजेंसटया अर्थात बीएसईश्लच्या भ एक्सबेजेंसटया अर्थात बीएसईश्लच्या भ उपलम्प आहे कि. २१, २२, २२, २२, २२ से प्राय की आवएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर: ११, २२ ३२ इन् मेल : ३१ डिर्टेबर, २४ अलेन्द्रवापटि वियेजनातून एकूण उत्पन्न (नेव्वळ) कालवर्धीकरिता निव्वळ नफा/(तोट कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष २ कालवर्धीकरिता निव्वळ नफा/(तोट कर, आपवादात्मक आणि/किंवा विशेष २ कालवर्धीकरिता पर्वकष उत्पन्न (कानावर्धीकरित्ता सर्वकष उत्पन्न प्रत्मतेन्न मांगीव इतर संवेकष उत्पन्न (करातंतर समभाग भांडवल राखीव-इतर समभागा (मानीत वर्षाच्य राख्य क्रिया) (कु १०/- प्रत्येकी) विशेष साधारण बाबपुर्व) क्र	१ केप्याल आले. हे लेव पुन्तेतारे हे नेव पुन्तेतारे हे नेव पुन्तेतारे हे पर्टे प्रहर प्रख्य १९९० ॉर्डेन हाऊस. - २३०२७९ :www.fis :www.fis :www.fis :www.fis :www.fis :www.fis :sosec@ri 0२११ रो दिरात दि गि गो साधारण बाबन का/(तोटा) साधारण बाबन का/(तोटा)	प्राच आणि तद //पुनीनपुत कर रेता निष्कर्म के रेता निष्कर्म के रेता निष्कर्म के प्राय झे ? एमएच ? , ३४०, जे 00, फेंक्स habhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shabhen shab	म्पाल आले. मीच्या WWW. मरसईएलच्या W स. प्रे. रोड, भ स. रे. २२- terprises मलेक्टम के किस्टम भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ भ	Iloydsa लांइडस मिटे मिटे मिटे मिटे मिटे मिटे मिटे मिटे मारी र३०७ २२१ भारति मारी र२०२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२३ २२२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२० २२०	engg.in वेबसा nmcct2nse. इस्प् दिरुष इंडस्ट्री: इस्प् दिद्र ६९५ ; मुंबई-४०, ७२३१, ठाम ग्राहीकर्गि अहवार्ट्र (रू.लाखात, १ अहवार्ट्र (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १) (रू.९४) (र	ईटवर आ ठ००० के ब लिभिने पुरुषे यएगः०० २०००८ रेटता श्रीएस व शेपिएस व शेपिएस व शेपिएस व शेपिएस व शेपिएस व शेपिएस व शेपि से पिने से से पिने से से पिने से से पिने से से पिने से से पिने से पिने से से पिने से पिने से पिने से पिने से पिने से पिने से से पिने से पिने से पिने से से पिने से पिने से से से से पिने से से स	10 रटॉकर स्वाइंट्रेश्व स्वार्ग , - ज्य गुप्ला , - - - - - - - - - - - - - - - - - - -
	मंडळाच्या सभेत मान्य करून नेंद पटाव मानेल कालावर्थी आकडे आवश्यक आ ३१ डिसेंसर, २०२१ रेजी संपत्तेच्या लिमा एससंजेर्नेसच्या अर्धत बीएसईएलच्या w जफज्म आहे क: ०२.०२.२०२२ ताण : मुंबई दिरिष भि सीआयएन नोंदणीकृत कायांलय: ब द्र्रा :१९-२२ वे बसाइंट इं-मेल :0 ३१ डिर्देवर, २ ५ ३९ डिर्देवर, २५ ३९ डिर्देवर, २५ अल्रेरवापदि तपशील गर्वावलेग क्राणि/किंवा विश्व र क्रयवादासक आणि/किंवा विश्व र न्यावादासक आणि/किंवा विश्व र म्यावादासक आणि/किंवा विश्व र क्राता दिल्याप्रमाणे पुन्मुल्यांकित अ रत्यत्र प्रतिभाग (स.१०/- प्रत्येकी) विशेष साधारण बाबपुर्व) क्र तार्मिमा (लिस्टिंग ॲण्ड अदर र्त स्टॉक एक्सचेंजसह सादर व उतारा आहे. त्रैमासिक वितीयो बे प्रसाईटवर आणि बीएसई स् . लेखा योजनेत कोणताही बद्द आलेला नाही.	१ फेयात आले. हे लेव प्रमालंग डे लेव प्रमालंग डे न जज्माहीका ww.bscindi प्रिन्टर. :एल्प्-१९०0 ॉर्डन हाऊस, - २३०२७९, :www.ris oosec@ni oosec@ni oosec@ni n) शेष साधारण बाबन का/(तोटा) साधारण बाबन का/(तोटा)	प्राच आणि तद /पूर्व-गयुद कर रेता निष्कर्म कं तेत.com व ए प्राय झे ९ एमएच ? , ३४०, उं ००, फॅक्स habhen shabhen shabhen जी संग चेत्तीया वाबपूर्य) त ताळेबंद) त ताळेबंद) रेक्षगयरमेंट्: रेक्षग प्रमान यूर्ण नमुना वं जन्व्या ww िप म्हणून	स्माद आले. स्नीच्या www. गएसईएलच्या w र- रद्य िएलस् .जे.रोड, भ ा:९१-२२- terprises प्रलेल्या लेष्ट्रक घ संप्रलेली ति ३१.१२.२५ अलेखापरि संप्रलेली ति ३१.१२.२५ अलेखापरि संप्रलेली ति ३१.१२.२५ अलेखापरि संप्रलेली ति ३१.१२.२५ अलेखापरि संप्रलेली ति विवीय प्रप्र	Illoydsa लॉइडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस साही सिंहेडस साही सिंहेडस २२१ सिंहे २२१ सिंहे २२२१ २२२१ २२२१ २२२३ २२२३ २२२०३ २२२०३ २२२०३ २२२०३ २२२०३ २२२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२	engg.in वेबसा mmcct2nse. हिरुस इंडस्ट्री डीआ डि ६९५ , मुंबई-४०। ७२३१, ठाम उ द९५ (५.जाखाव, इं पंपलेली तिमाह ३१.१२,२०२० अलेखापरिक्षित २.२४ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३ ०.७३	ईटवर आ 2001 के ब लिबिटे पुरे यएन:00 0002. रेटना प्रीएस व्य ३१.० लेखा २३.२ नमुन्ट sesld उठ्य 3 भाव दे	ाणि स्टॉकर स्वताइटेवर उडकर्तता अल्प्रेस अल्प्रेस अल्प्रेस अल्प्रेस अल्प्रेस अल्प्रेस ३.२०२१ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७
	मंद्रजाया सभेत मान्य करून नेंद पटाव मानेल कालावायीं आवडे आवस्यक आ ३१ डिसॅन्ट, २०२१ रोनी संपलेल्या भिमा (परसंघेनेस्या अर्थात बीएसईएलच्या भ राजक्य आहे. क. १९.२०२१ ताण : मुंबई रिषिभ सीआवएन नोंदणीकृत कार्यालय: व दूर. ?१९.२२२ इ. नेंस्ल. १८ ३९ डिसेंबर, २८ ३९ डिसेंबर, २८ अलेर्रेवापरि तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील तपशील विद्येवजावधीकरिता निव्वळ नफ अयवादात्मक आणि/किंवा विश्व र काठावधीकरिता सर्वकष नफा/(तो तत्व काठावधीकरिता निव्वळ नफ अयवादात्मक आणि/किंवा विश्व र त्रयां काठावधीकरिता निव्वळ नफ अयवादात्मक आणि/किंवा विश्व र त्रयां काठावधीकरिता सर्वकष नफा/(तो देवेश साधारण बाबपुर्व) क्र तांसिकृत वार्धिकीकरण नाही टेप: . सेबी (तिस्टिंग ॲण्ड अदर ति स्टॉक एक्सचेंजसह सादर व उतारा जोह. त्रैमासिक वित्तीय 1 वेबसाईटवर आणि बीएसई स्त १. लेखा योजनेत कोणताही बद्	१ फेयात आले. हे लेव प्रमालंग डे लेव प्रमालंग डे न जज्माहीका ww.bscindi प्रिन्टर. :एल्प्-१९०0 ॉर्डन हाऊस, - २३०२७९, :www.ris oosec@ni oosec@ni oosec@ni n) शेष साधारण बाबन का/(तोटा) साधारण बाबन का/(तोटा)	प्राच आणि तद /पूर्व-गयुद कर रेता निष्कर्म कं तेत.com व ए प्राय झे ९ एमएच ? , ३४०, उं ००, फॅक्स habhen shabhen shabhen जी संग चेत्तीया वाबपूर्य) त ताळेबंद) त ताळेबंद) रेक्षगयरमेंट्: रेक्षग प्रमान यूर्ण नमुना वं जन्व्या ww िप म्हणून	स्माद आले. स्नीच्या www. गएसईएलच्या w र- रद्य िएलस् .जे.रोड, भ ा:९१-२२- terprises प्रलेल्या लेष्ट्रक घ संप्रलेली ति ३१.१२.२५ अलेखापरि संप्रलेली ति ३१.१२.२५ अलेखापरि संप्रलेली ति ३१.१२.२५ अलेखापरि संप्रलेली ति ३१.१२.२५ अलेखापरि संप्रलेली ति विवीय प्रप्र	Illoydsa लॉइडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस सिंहेडस साही सिंहेडस साही सिंहेडस २२१ सिंहे २२१ सिंहे २२२१ २२२१ २२२१ २२२३ २२२३ २२२०३ २२२०३ २२२०३ २२२०३ २२२०३ २२२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०३ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२ २२०२	engg.in वेबसा nmcct2nse. इस्प् दिरुष इंडस्ट्री: इस्प् दिद्र ६९५ ; मुंबई-४०, ७२३१, ठाम ग्राहीकर्गि अहवार्ट्र (रू.लाखात, १ अहवार्ट्र (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १ (रू.लाखात, १) (रू.लाखात, १) (रू.९४) (र	ईटलर आ के जा लिभिये मुमे यएगः०० ३१.० जीएस व ३१.० लेखा ३१.० लेखा	ाणि स्टॉकर स्वताइटेवर उडकर्तता अल्प्रेस अल्प्रेस अल्प्रेस अल्प्रेस अल्प्रेस अल्प्रेस ३.२०२१ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७ ३.५७

मुंबई लक्षदीप

रोज

वाच

Sd/

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईट, मुंबई-४०००२१

दूर.:९१-२२-२२८२३८५२/५३, ई-मेलः dvfl@rediffmail.com

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेले	९ महीने	संपलेव
तपशील	३१.१२.२१ पुनर्विलोकीत	३०.०९.२१ पुनर्विलोकीत	३१.१२.२० पुनर्विलोकीत	३१.१२.२१ पुनर्विलोकीत	३१.१२.२० पुनर्विलोकीत	३१.० लेखाप
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	२०.०६	38.60	६१.७५	68.88	٤٤.٤ ٤	89:
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक		20 10		23 15		
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	- ६.८४	१०.०२	१३.१३	રૂ.५५	१४.६०	४ ७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	- 4.68	१०.०२	१३.१३	3.44	१४.६०	89
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	- 4.68	9.38	१३.१३	2.20	१४.६०	30
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/					6.4 (10.5)	
(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	- ६.८४	5.38	१३.१३	२.८७	१४.६०	30
समभाग भांडवल	300.00	200.00	800.00	200.00	٩٥٥.00	200
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	83:
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती)						
१) मूळ	-0.82	0.93	१.३१	0.28	१.४६	ş.
२) सौमिकृत	-0.50	0.93	8.38	0.28	3.85	З.

वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमृत्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित
सही/-
राजेश पवा
पुर्ण वेळ संचालव

डीआयएन:00२३२५३३

ठिकाण : मुंबई दिनांक : ०२.०२.२०२२

भैरव एन्टरप्रायझेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. सीआयएन:एल५१९०९एमएच१९८४पीएलसी२१७६९२ द्र.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स:९१-२२-२३०७७२३१ वेबसाईट:www.bhairaventerprises.com, ई-मेल:cosec@bhairaventerprises.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही तपशील 39.92.2029 39.92.2020 39.03.2029

	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9.33	२.३९	8.09
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	0.99	٩.0८	0.00
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.99	9.02	0.00
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	0.99	9.02	(0.04)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न			
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)			
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.99	9.28	9.9२
समभाग भांडवल	900.00	900.00	900.00
राखीव-इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद			
पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		-	७६.९८
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)			
(विशेष साधारण बाबपुर्व)			
मूळ	0.09	0.99	(0.09)
सौमिकृत	0.09	0.99	(0.09)
*वार्षिकीकरण नाही			
त्रैमासिक वित्तीय निष्कर्षचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in २. लेखा योजनेत कोणताही बदल नाही आणि म्हणून नफा व त ३. अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेली	वेबसाईटवर उपलब गेटावरील कोणताह	ध्य आहे.	
	भैरव	एन्टरप्रायझेस लि	नमिटेडकरिता
			सही/-
दिनांकः ०२.०२.२०२२		शशी	कुमार दजारी
विकाणः मुंबई	संचाल	क (डीआयएन:	0 3
3 .		,	
अभिनंदन इंटरप्राईजे			
नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे			002.
सीआयएन:एल१७१९९एमएच१९			
दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स			
वेबसाईट:www.abhinandane			
ई-मेल:cosec@abhinandan	enterprisesIt	d.com	

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेग्वापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्यु कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता स्वेकष उत्पन्न	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित १.२९	संपलेली तिमाही	संपलेले व
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एक्रेष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल		३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	39.03.20
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नमा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करातंतर कालावधीकरिता निर्वेक नमा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (करानंतर)) साभाग मांडवल		9.43	4.58
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल	0.02	(२.३६)	0.20
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) काळावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (काळावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर स्वेकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल	0.02	(२.३६)	0.20
आणि इतर सवैकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल	0.02	(२.३६)	0.94
	0.0५ ११५.५0	(૨.३૧) ૧૧ ૬. ૬૦	0.90 994.40
राखीव–इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)	-	-	(૬.૧૮)
(विशेष साधारण बाबपुर्व) मूळ	0.00	(0.२0)	0.09
ूस् सौमिकृत	0.00	(0.20)	0.09
*वार्षिकीकरण नाही			
 अपवादात्मक किंवा विशेष साधारण बाब तजवीज केलेलं किकाणः गांवर्र 		इंटरप्राईजेस लि भाषी	सही/-
ठिकाणः मुंबई			कुमार दुजार्र
दिनांकः ०२.०२.२०२२	संचाल	क (डीआयएन:व	०११६१३२
श्री गुरुदेव एन-ट्रे सीआवएन:एल२९२२४एमएच१९ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurud ई-मेल:cosec@shrigurud	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब :९१-२२-२३० eventrade.co eventrade.c	७ ६९३ ऽा, मुंबई-४०० ७७२३१ om, om	
सीआवएन:एल२९२२४एमएव२२ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurude	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब २९१-२२-२३० eventrade.co eventrade.co ा लेल्या ति र	७६९३ ज, मुंबई-४०० ७७२३१ om, om माहीकरि	
सीआवएन:एल२९२२४एमएच२९ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurud ई-मेल:cosec@shrigurud ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संप	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब २९१-२२-२३० eventrade.co eventrade.co ा लेल्या ति र	७६९३ ज, मुंबई-४०० ७७२३१ om, om माहीकरि	्ता
सीआवएन:एल२९२२४एमएच२९ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurud ई-मेल:cosec@shrigurud ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संप	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब २९१-२२-२३० eventrade.co eventrade.co ा लेल्या ति र	७६९३ ज, मुंबई-४०० ७७, ०m माहीकरि अहवाल	ट ता गेएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२५
सीआयएन:एल२९२२४एमएच१९ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurude ई-मेल्:cosec@shrigurud ३९ डिसेंबर, २०२१ रोजी संप अलेखापरिक्षित वित्तीय वि तपशील कार्यवलगातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब :९१-२२-२३० eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c	७६९३ ऽा, मुंबई-४०० ७७२३१ ०៣, माहीकरि अहवाल (रू.लाखात, ईर्थ संपलेली तिमाही ३१.१२.२०२०	ट ता गेएस व्यतिरिक्त)
सीआवएन:एल२९२२४एमएच१९ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स बेबसाईट:www.shrigurud ई-मेल:cosec@shrigurud ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संप अलेखापरिक्षित वित्तीय वि तपशील कार्यचलगतून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(त्वोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्य)	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब :९१-२२-२३० eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c	७६९३ ज, मुंबई-४०० ७७२३१ ठा, ठा माहीकरि उअहवाल (च.लाखात, ईर्य संपलेली तिमाही ३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	ोएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२ ⁴ लेखापरिक्षित
सी आवएन.एल२९२२४ एमएच १९ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:११-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurude ई-मेल:cosec@shrigurud ३१ डिरेंबर, २०२१ रोजी संप अलेखापरिक्षित विसीय वि तपशील काठावर्यावरित्ता विवेष नमा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबप्ट्री) कप्रप्रंवा लावस्वीकरिता निव्वळ नमा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबप्ट्री)	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब :९१-२२-२३० eventrade.c. eventrade.c श्रेल्स्या ति लेल्ट्या ति शेल्स्या तिमा ही ३१.९२.२०२१ अलेखापरिक्षित	७६९३ ८७, मुंबई–४०० ७७२३१ ०៣, ०៣ भाहीकरि अहवाल् (फ.लाखात, ईर्य रंपलेली तिमाही ३१.९२२ २.९४	ट्ता ोएस व्यतिरिक्त) संपलेले वर्ष ३१.०३.२०२५ लेखापरिक्षित ६.०७
सीआवएन:एल२९२२४एमएच१९ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurud इं-मेल:cosec@shrigurud ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संप अलेखापरिक्षित वित्तीय वि तपशील कार्यबलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निवळ नफा/(तीटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालवधीकरिता निव्वल नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वल नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वल नफा/(तीटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखव :९१-२२-२३० eventrade.c. eventrade.c eventrade.c eventrade.c eventrade.c rðeæu ति ने प्ल्किल तिमाही ३१.९२.२०२१ अलेखापरिक्षित - (९.९७)	७६९३ ภ, मुंबई-४०० ७७२३१ ठт, ठт माहीकरि अहवाल (रु.लाखात, ईर्थ संपलेली तिमाही ३१.१२.२०२० अलेखापरिक्षित २.९४ ०.४५	ित्ता संपलेले वर्ष इ१.०३.२०२१ लेखापरिक्षित ६.०७ (०.७५)
सीआवएन:एल२९२२४एमएच१९ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurude इं-मेल्ल:cosec@shrigurud ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संप अलेखापरिक्षित तिव्दळ) कालावधीकरिता निव्दळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्दळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्दळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करप्तांत फालावधीकरिता निव्दळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्दळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग मांडवल	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब :११-२२-३० eventrade.c. eventrade.c कोल्ट्या ति: कोल्ट्या ति: कोल्ट्या ते: कोल्ट्या ते: कील्ट्या ते: कील्ट्य	७६९३ ८७, मुंबई–४०० ७७२३१ ०៣, भाहीकरि अहवाल (फ.लाखात, ईर्य एक.लाखात, ईर्य एक.लाखात, ईर्य २.९४ ०.४५ ०.४५	टे ता संपलेले वर्ष ३१.०३.२०२९ लेखापरिक्षित ६.०७ (०.७५) (०.७५)
सीआवएन:एल२९२२४एमएच१९ नोंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:११-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurude इं-मेल्ल:cosec@shrigurud २९ डिसेंबर, २०२१ रोजी संप अलेख्यापरिक्षित तिबळ) काठावर्धीकरिता तिबळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्य) करपूर्य काठावर्धीकरिता तिबळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्य) करपूर्य काठावर्धीकरिता निबळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्य) करानंतर काठावर्धीकरिता निबळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर काठावर्धीकरिता निबळ नफा/(तोटा) (आवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर काठावर्धीकरिता निब्वळ नफा/(तोटा) (आवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) काठावर्धीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (क्रावधीकरिता सर्वकष जत्मन्न (तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग मांडवरु राखीव-इतर समभाग (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंद प्रकात दिल्याप्राणे पुनर्मु:त्यांकित राखीव वगळून) उत्पत्र प्रतिभाग (क.१०/– प्रत्येकी)	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब :९१-२२-३० eventrade.c. eventrade.c लेल्ट्या ति केल्ट्या ति	७६९३ ८४, मुंबई–४०० ७४८२३१ ०८, ७४, प्राहीकरि ७४, प्राहीकरि ७४, प्राहीकरि ३१, ५२, २०२० ७.४५ ०.४५ ०.४५ ०.४५ ०.४५ ०.४५	रित्ता संपलेले वर्ष ३१.०३.२०२ लेखापरिक्षित ६.०७ (०.७५) (०.७५) (१.३८) १०७.६८
सीआवएन:एल२९२२४एमएच१२ नोंदणीकृत कार्यालय: वॉर्डन हाऊस, ३४०, जे. दूर.:११-२२-२३०२७९००, फॅक्स वेबसाईट:www.shrigurude ई-मेल:cosec@shrigurud ३१ डिर्सेबर, २०२१ रोजी संप अलेखवापरिक्षित निव्वळ) काठावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादास्फ आणि/किंवा विशेष साधारण बाबप्ट्री) करपूर्व काठावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबप्ट्री) करपूर्व काठावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबप्ट्री) करपूर्व काठावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर काठावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर काठावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) काठावधीकरिता सर्वकष उत्पन्न (काठावधीकरिता सर्वकष उत्पन्न (काठावधीकरिता सर्वकष उत्पन्न (करानंतर)) सामभाग मांडवळ राखीव-इतर समभाग (मागीत वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	८४पीएलसी२१ जे.रोड, भायखब :९१-२२-३० eventrade.c. eventrade.c लेल्ट्या ति केल्ट्या ति	७६९३ ८४, मुंबई–४०० ७४८२३१ ०८, ७४, प्राहीकरि ७४, प्राहीकरि ७४, प्राहीकरि ३१, ५२, २०२० ७.४५ ०.४५ ०.४५ ०.४५ ०.४५ ०.४५	रे ता संपलेले वर्ष ३१.०३.२०२९ लेखापरिक्षित ६.०७ (०.७५) (०.७५) (१.३८) (१.२३)

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. बिपीन कांतीलाल जैन व श्रीमती करुणा बिपीन जैन यांच्या नावे असलेली खाली नमुद मालमत्ता बँक ऑफ बडोदा, विलेपालें पश्चिम शाखा हे त्यांचे ग्राहकांकडन वेनंतीवर कर्ज सुविधेकरिता प्रतिभूती म्हणून स्विकृत करू इच्छित आहेत.

जर अन्य कोणासही खाली नमुद मालमत्तेवर कोणताही अधिकार/हक्क/हित/दावा असल्यास त्यांनी त्यांच दाव्याच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक पुराव्यांसह १० दिवसांत बॅंकेकडे संपर्क करावा

जर १० दिवसांत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर असे समजले जाईल की, सदर मालमत्ता सर्व अधिभार दावा/बोजापासून मुक्त आहे आणि बँकेकडून तारणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

मालमत्तेचे तपशील: फ्लॅट क्र.९०१, १३वा मजला, वृमुंमपाद्वारे मान्य योजनेनुसार अर्थात ९वे हेविटेवल मजला यासह दोन कार पार्किंग जागा अर्थात ३रे पोडियम लेव्हलवरील एक आणि तळमजल्यावरील (वृमुंमपाद्वारे मान्य नाही) मोकळे जागेतील एक मोकळी जागा आणि जे मोकळ्या जागेत देण्यात आलेल्या जागेवर स्थलांतरीत, विश्वम म्हणून ज्ञात इमारत, हरेकृष्णा इमारतीच्या पुढे, एन.एस. रोड क्र.८, जेव्हीपीडी स्किम, बिलेपालें (प.), मुंबई-४०००४९, प्लॉट क्र.१५ (प्लॉट क्र.१४/२ वर असलेले ज्याचे स्थापित भाग सदर मालमत्तेचा भाग आहे), क्षेत्रफळ १०००

शाखा तपशील/संपर्क क्र.:	वकील
बँक ऑफ बडोदा, विलेपालें पश्चिम शाखा	(नाव व संपर्क क्र.):
संपर्क व्यक्ती: हुकमसिंग मिना, शाखा प्रमुख	मे. दास असोसिएटस
मो.क.:८६९६९२५४०४, द्र.क.:०२२-२६१४६०६८	प्रसाद दास-९८२००९०२०८
ई-मेल:vilwes@bankofbaroda.com	स्वर्णलता दास–९३२४६१९६७६

10	•	0	V	0	0)
पचला	डडस्त	रायल	फायनान्स	ाल	ामटड

नोंद. कार्या.: सी-00१. प्रथमेश होरायझन. डॉ. वॉस्को शाळे समोर. न्य लिंक रोड. वोरिवली (प.) मुंबई-४०००९२, महाराष्ट्र. दूर.:०२२-६६९७०२४४/४५, CIN: L74110MH1985PLC037772 वेबसाईट:www.pacheliindustrialfinance.com, ई-मेल:pacheliumar@gmail.com ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अलखापाराक्षत वि	अलखापाराक्षत वित्ताय निष्केषांचा अहवाल							
			संपलेली	(रु.लाखात)				
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	सपलला नऊमाही	संपलेले वर्ष				
तपशील	39.92.29	39.92.20	नजमाहा ३१.१२.२१	39.03.29				
(Hereiter)	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.00	4.46	२.०४	३०.५९				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,								
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण नानपूर्व)	(४.४६)	३.४४	(8.00)	१३.७१				
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण								
बाबनंतर #)	(४.४६)	3.88	(8.00)	१३.७१				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण								
बाबनंतर#)	(४.४६)	३.४४	(8.00)	१३.७१				
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न								
(वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)								
व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(४.४६)	2.88	(४.१३)	१०.२१				
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	३७३.२१	३७३.२१	३७३.२१	३७३.२१				
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	८८.४६				
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण नानपूर्व व नंतर)								
(दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)								
१. मूळ	(0.१२)	0.06	(0.११)	0.26				
२. सौमिकृत	(०.१२)	0.02	(0.११)	0.२७				
टीपः सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्व	क्लोजर रिकाय	(मेंट्स) रेग्युलेश	न्स २०१५ च्य	या नियम ३३				
नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात अ	।।लेली ३१.१	२.२०२१ रोज	ो संपलेल्या वि	तेमाहीकरिता				
अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्								
तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे स	नंपुर्ण नमुना बीए	रसई लिमिटेडच्य	n www.bse	india.com				

मुलांना पहिला डोस दिला आहे. बूस्टर डोसला महिनाभरापूर्वी सूरुवात झाली असून आतापर्यंत १४ हजार ३०२ नागरिकांना बूरन्टर डोस मिळाला आहे. हेल्थ वर्कर, फ्रंटलाइन वर्कर तसेच साठ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे. बूस्टर डोससाठी जिल्ह्यातील ६ लाख ६४ हजार नागरिक पात्र आहेत. ५ हजार ९९३ हेल्थवर्कर तसेच ३ हजार ३३१ फ्रंटलाइन वर्कर्सनी बूस्टर डोस घेतला आहे. यासोबत ४ हजार ९८८ ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. बुस्टर डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना आरोग्य कर्मचारी फोन करून बूस्टर डोससाठी बोलावताहेत. बूस्टर डोसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आतापर्यंत ७५ हजार १९९ किशोरवयीन

> Sold the said shop to my clients I Virji Punja Shah & Mr. Kiriti Kumar V Shah (present owner). Further r clients being Mr. Virji Punja Shah & N (iriti Kumar Virji Shah believes that t Kinti Kumar Virji Shah believes that ti original document of the sa Agreement dated 17/12/1983 ar Ownership Agreement date 25/01/1985, respectively have eith been lost / misplaced or have bee stolen, and the same are not traceab even after them putting in a lot efforts to find the same. Any person/s having bjection/s and/or claim/s of nature whatsoever towards the sa Shop should make the same known the undersigned in writing with prov thereof within a period of fifteen (15 days from the date of publicatio hereof, failing which, the owners of th said Shop can conclusively dealt with the said Shop as per their wishe without our operations to such claim without any reference to such claim if any), and the same will b considered as duly waived. Place: Mumbai. Dated: This 03rd day of February, 202 Issued by: Advoca Harsh S. Trived Mobile No. 090227666 Add: C-302, Emerald Apartmen Opp Sona Udhyc Andheri East, Mumbai 40006 जाहीर नोटीस ाद्ववारे सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, ा मौजे विरार, ता. वसई, जि. पालघर येथील र सिद्धी कॉम्प्लेक्स, फलॅट नं, ००२, तळ मज असा फलॅट माझे अशिल श्रीमती. शुभांगी सुं कानडे यांचे मालकीचा असून सदर फलॅट त्य दिनांक ३१/०१/२०१४ रोजी कराराने श्रीम नेशा शरद जांभळे यांचेकडून कायमचा विव घेतलेला आहे. तसेच श्रीमती. निशा शरद जांभ यांनी सदरचा फलॅट हा मे.साई सिद्धी बिल्डर्स अँ डेव्हलपर्स यांचे कडन दिनांक ०२/०४/२०१२ रे नोंदणी करून घेतला होता. त्याचा नं. दस्त क्र. वसः ३४१७/२०१२, असा आहे. सदर फलॅंट करारनामा मे.साई सिद्धी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपस श्रीमती. निशा शरद जांभळे यांच्यात झालेला म् दस्त क्र. वसई २ – ३४१७/२०१२, हा करारन माझे अशिलांकडून गहाळ झालेले आहे सदरचा मुळ दस्त गहाळ झाल्याबाबत माइ अशिलांनी विलेपार्ले पोलीस ठाणे मंबई यांचे व दिनांक १५/०१/२०२२ रोजी प्रॉ. मि. र ८४/२०२२ अन्वये एफ.आय.आर दाखल के आहे. व आता सदर फलॅट माझे अशि दुसऱ्यास व्यक्तीस विक्री करु इच्छित आहेत. संदर फलॅटवर कोणाचाही काहीही हक्क, हिस् दावा असल्यास त्यांनी तो निम्न स्वाक्षरीकार त्यांच्या ११, तळ मजला, ओम ऑर्केड, गावडवा विर सावरकर मार्ग, विरार पुर्व., ता. वसई, f पालघर येथील कार्यालयात ही नोटीस प्रसि ल्यापासन ७ दिवसांचे आंत लेखी कागदपत्रास कळवावा, अगर तसे न केल्यास तशा प्रकार कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबध न असे समजून किंवा कोणाचा असल्यास तो सो ग्यात आला आहे असे समजून सदर सदनिका म अशिल दुसऱ्यास विक्री करतील तसेच सदरचा मु दस्त सापडल्यास तो निम्न स्वाक्षरीकारांना नोत प्रसिद्धीच्या तारखेपासन आणन द्यावा. सही महेश क

ॲडव्होवे

मंडळाच्या आदेशान्वये
पचेली इंडस्ट्रीयल फायनान्स लिमिटेडकरिता
सही/-
लावण्या किर्तीपती
संचालिका
डीआयएन:०८०२३१३०

आणि कंपनीच्या www.pacheliindustrialfinance.com वेवसाईटवर उपलब्ध आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients have agreed to purchase from SHUKRIYA INVESTMENT PVT. LTD (previously known as SHUKRIYA LEASING PVT. LTD) the owner/member of ownership residential premises being Flat no. 703,7th Floor of Kings Apartment, Beach King's Apartments Co-operative Housing Society Limited, Situated at Juhu Tara Road, Santacruz (west), Mumbai 400049 admeasuring about 975 sq. ft Built up area.......SAID FLAT & rights and benefits under share certificate no. 55(distinctive nos. 271 to 275 Both inclusive)....SAID SHARES

The said flat was purchased by the owner from the previous owner by and under a Registered Sale Deed dated 8th April 2008. All the previous chain of agreements though properly executed have not been registered and stamp duty has been paid on the previous two agreements dated 30th March 1974 and 14th July 2003 through Amnesty scheme. Whereas the first owner Mrs. Jyoti Ramesh Morjaria sold her rights in the said flat by a Writing dated 26th June 1975 to the second owner.

Any/all persons having any claim in respect of the said flat &/or the said shares or any part thereof by way of heirship, succession, sale, exchange, mortgage, charge,guarantee,gift,trust, maintenance, possession, lease, tenancy, lien, license or beneficial right/interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree ,order or award passed by any Court or Authority or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing along with copies of relevant supporting documents to the undersigned at her below mentioned office address or by email on nilaems@yahoo.co.in _within a period of 14 days from the date of publication hereof.

If no valid claim is received by me within stipulated time, my clients will complete the transaction of purchase of the said flat from the persons mentioned hereinabove without any reference or regard to such claim or interest and such claims or interest if any shall be considered as waived and/or abandoned and the same shall not bind my client or affect the title of the said flat in any manner whatsoever.

SCHEDULE ABOVE REFERRED TO

Flat no. 703, 7thFloor of Kings Apartment, Beach King's Apartments Co-operative Housing Society Limited, Situated at Juhu Tara Road, Santacruz (west), Mumbai 400049 admeasuring about 975 sq. ft Built up area & rights and benefits under share certificate no. 55(distinctive nos. 271 to 275 Both inclusive) Place: Mumbai date: 03/02/2022

NILANJANA.M.SHAH (Adv.) G-31, Ground Floor, Shrinivas Building, Opp. CKP bank, Prarthana Samaj Road, Vile Parle (East), Mumbai 400057